

SNDT WOMEN'S UNIVERSITY
MA HISTORY
SEM III & IV
(Year II)

SN	Courses	Type of Course	Credits	Marks	Int	Ext
	Semester III					
310811	History of Contemporary India (1947-2000)	Major (Core)	4	100	50	50
310812	Economic History of India till 8th Century C. E.	Major (Core)	4	100	50	50
310813	Economic History of Medieval India (9th century to 18th century)	Major (Core)	4	100	50	50
310814	Popular Culture in Modern India	Major (Core)	2	50	0	50
	Select any one of the following as (Major Elective)					
320811	Seminal Texts in History	Major (Elective)	4	100	50	50
320812	Socio-Cultural History of the Marathas (1600 C.E.-1818 C. E.)	Major (Elective)	4	100	50	50
320813	Cultural History of Mumbai (1818-1960)	Major (Elective)	4	100	50	50
320814	World Heritage and tourism	Major (Elective)	4	100	50	50
350831	Research Project	RP	4	100	50	50
			22	550	250	300
	Semester IV					
410811	Women's History: Theory and Practice	Major (Core)	4	100	50	50
410812	Economic History of Modern India (1764 C.E. -1947 C.E.)	Major (Core)	4	100	50	50
410813	History of Contemporary World (1946-2010)	Major (Core)	4	100	50	50

	Select any one of the following as (Major Elective)					
420811	History of Ancient World Civilizations	Major (Elective)	4	100	50	50
420812	History of Tribal Culture in Maharashtra	Major (Elective)	4	100	50	50
420813	Debates in Indian History	Major (Elective)	4	100	50	50
420814	History of Sports -Antiquity to the present	Major (Elective)	4	100	50	50
450831	Research Project	RP	6	150	100	50
			22	550	300	250

Semester III

Major (Core)

Course Title	History of Contemporary India (1947-2000)
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. measures the politics in Post-independence India
	2. study the Indian constitution and the creation of the nation of India.
	3. examine various aspects of economic, social development of India.
4. understand foreign policy of Independent India	
Module 1 (Credit 1) Emergence of India as a Nation	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. analyse the impact of partition and measure communal holocaust, rehabilitation of refugees
	2. criticise the constitutional values
3. clarify the need of accession of princely states and linguistic states	
Content Outline	a) Partition, The Communal Holocaust: Rehabilitation of the Refugees b) b) Indian constitution and it's salient features c) c) Accession of the Princely States and Formation of states on Linguistic basis
Module 2 (Credit 1) Nehru Era: Internal and External Policy	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. analyse the five years plan and development in India
	2. describe the roll of India in non-aligned movement
3. understand the relations and foreign policies with other countries	

Content Outline	a) Five-year plan: Analysis and development b) Non-Aligned Movement and roll of India in world politics c) India's relations with USA, USSR, Pakistan and China
Module 3 (Credit 1) Post Nehru Era	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. identify politics in India during Lalabhadur Shastri and Indira Gandhi
	2. analyse Indira Gandhi's contribution in nationalization of banks and in the politics of the neighbouring countries
	3. assess the nature and impact of Green revolution, Jayprakash Narayan movement and emergency
Content Outline	a) Lal Bahadur Shastri: Indo-Pak War and Tashkent Agreement b) b) Indira Gandhi: Nationalization of banks, Rise of Bangladesh c) c) Green revolution, Jayaprakash Narayan Movement and Emergency
Module 4 (Credit 1) Economic Reforms	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. recognize the new technology introduced Rajiv Gandhi
	2. critically analyse the role of P. V. Narasimha Rao and Manmohan Singh in economic reforms
	3. evaluate the LPG policy
Content Outline	a) Rajiv Gandhi and new technology b) Role of P. V. Narasimha Rao and Manmohan Singh in Economic Reforms c) LPG policy: Objectives, Effects and Significance

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. To make a project on any leader by using autobiography and writings.
2. Study of biographies and presentation on any one as assignment.
3. Preparing a PPT on any one theme of your choice.
4. Visit to Achieves centre or research centre library nearby you.

References:

- Appadorai, A. 1982. *The Domestic Roots of India's Foreign Policy 1942-1972*, New Delhi, OUP.
- Austin, Granville, 1966. *The Indian Constitution: Cornerstone of A Nation*, Oxford University Press.
- Basu, D.D., 2019, *Introduction to the Constitution of India (24th Edition)*, Lexis Nexis
- Bhatia, Krishna, 1971. *The Ordeal of Nationhood: A Social Study of India Since Independence, 1947-1970*. New York, Atheneum.
- Biswal Tapan, 2017, *International Relations*. Trinity, Laxmi Publications.
- Brass, Paul,R., 1992. *The Politics of India since Independence*, New Delhi.
- Bright, Jagat S., 1946. *Important Speeches of Jawaharlal Nehru, 1922-1946*, Lahore, India Print Works.
- Chandra, Bipan, 2007. *Essays on Contemporary India*, New Delhi, Haranand Publications Pvt Ltd.
- Chandra, Bipan, Mukharjee , Mrudula, Mukharjee, Aditya Mukherjee, 1999. *India after Independence*, New Delhi, Viking Penguin.
- Desai, A. R., 1981. *Peasant struggle in India*, New Delhi, Oxford University Press.
- Dutta, V.P. 2011. *India's Foreign Policy Since Independence*, New Delhi, National Book Trust.
- Gandhi, Rajmohan, 1990. *Patel: A Life*, Ahmedabad, Navajivan Pub. House.
- Gopal, S., 1976. *Jawaharlal Nehru, a Biography, (two volumes)*, New Delhi, OUP.
- Gopal, Sarvepalli, 1979. *Jawaharlal Nehru-A Biography, Vol. 2 (1947-56)*, London and Delhi, OUP.
- Guha, Ram Chandra, 2008. *India After Gandhi: The History of the World's Largest Democracy*, New Delhi, Ecco.
- Gupta, Sisir, K., 1966. *Kashmir: A Study in Indian Pakistan States*, London, London, Asia Publishing House for The Indian Council of World Affairs. 70
- Hasan, Zoya, Jha, S.N., Rasheeduddin Khan, (eds.), 1989. *The State, Political Processes and Identity*, New Delhi, SAGE Publications Pvt. Ltd.
- Jayapalan, N.,2000. *India and Her Neighbours*. Atlantic
- Kothari, Rajni, 1970. *Politics in India*, New Delhi, New Horizons Press.

Kumar Dharma and (ed.), The Cambridge Economic History of India. Vol.II, C 1757 to C 1970 , 1982. Cambridge University Press, Cambridge. (Indian Edition by Orient Longmans, 1984).

Pylee, M.V, 1977, Constitutional Government in India, New Delhi, S.Chand Publishing.

Rao, B. Shiv, (ed.), 1968. The Framing of India's Constitution: A Study, New Delhi.

Shah, Ghanshyam, 2002. Social Movements and the State, New Delhi, Sage.

Tharoor, Shashi, 1997, India from Midnight to the Millennium, New Delhi, Arcade Publishing.

Tyson, Geoffrey, 1966. Nehru: the years of Power, London, Victor Gollancz.

Books in Marathi:

देशपांडे, व. तू., २०१७, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, पुणे, के. सागर पब्लिकेशन्स

चंद्र, बिपन, (अनु. पारधी, फडके, जोशी, नातू, क्षीरसागर), २०१७, इंडिया सिन्स इंडीपेंडन्स , पुणे, के. सागर पब्लिकेशन्स

कठारे, अनिल, २०१९, आधुनिक भारताचा इतिहास, नांदेड, कल्पना प्रकाशन.

मोरया, युवराज, २०१९. समकालीन भारताचा इतिहास (१९४७ ते २०००), पुणे, प्रगती बुक प्रकाशन,

भामरे, जितेंद्र, २०१४. आधुनिक व समकालीन भारताचा इतिहास (१८५७ ते २०००), मुंबई, शेट पब्लिकेशन,

सोमकुवर, व्ही. जी., २०२१. समकालीन भारताची निर्मिती (१९५० ते २०१९), पुणे, प्रशांत पब्लिकेशन्स,

वैद्य, सुमन व कोठेकर शांता , २००४, स्वतंत्र भारताचा इतिहास (१९४७-१९८०), नागपूर, श्री साईनाथ प्रकाशन.

शेख, गफूर, २००५, आधुनिक भारताचा इतिहास १७६५-१९८४), जळगाव, प्रितम पब्लिकेशन.

जाधव, व्ही. के., २००४, आधुनिक भारताचा इतिहास (१७६५-१९६१), नागपूर, विद्या प्रकाशन.

कोलारकर, श. गो., १९८७, आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९६५), नागपूर, श्री मंगेश प्रकाशन.

लोहार, र. म., १९९१, आधुनिक भारताचा इतिहास, पुणे, विद्यार्थी गृह प्रकाशन.

वक्काणी, नि. आ., १९९८, आधुनिक भारताचा इतिहास (१७५७-१९६५), नागपूर, श्री मंगेश प्रकाशन.

मार्डीकर, मदन, १९९८, आधुनिक भारताचा इतिहास (१८१८-१९७५), औरंगाबाद, विद्या बुक्स पब्लिशर्स.

बारगळ, बा. सा. व ढवळे, प्र. कृ., १९८८, अर्वाचीन भारताचा इतिहास (१७६१-१९६५), नागपूर, विद्या प्रकाशन.

Books in Hindi:

पोसवाल, सज्जन, २०१३, समकालीन भारत (१९४७-२०००), राजस्थान, हिंदी ग्रंथ अकादमी.

चंद्र, बिपीन, २०१८, आजादी के बाद का भारत, दिल्ली, हिंदी माध्यम कार्यान्वय निदेशालय.

शर्मा, बृजकिशोर, २०१०, समसामयिक भारत, जयपूर, पंचशील प्रकाशन.

राधा, कुमार, २००२, स्त्री संघर्ष का इतिहास, दिल्ली, वाणी प्रकाशन.

कश्यप, सुभाष, १९९५, हमारा संविधान, दिल्ली, नॅशनल ट्रस्ट बुक इंडिया.

गोवर, बी. एल., मेहता अलका, यशपाल, २००८, आधुनिक भारत का इतिहास, दिल्ली, एस. चन्द एन्ड कंपनी.

गुप्त, माणिक लाल, २००६, आधुनिक भारत का आर्थिक इतिहास (१७६७-१९६४), कानपूर, साहित्य रत्नालय.

Major (Core)

Course Title	Economic History of India till 8th century
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to 1. get knowledge of the stages of economic development in north and south early India. 2. understand the nature, content and changes in industrial production and commercial intercourse. 3. study the role played by guilds and banking system in the economic life of the people. 4. comprehend the processes of urban decay and feudal formations.
Module 1 (Credit 1)	Early India

Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. identify the sources of economic history of ancient India
	2. describe the transition concept from pastoral to agrarian
	3. evaluate urbanization and understand it's proses
Content Outline	a) Sources of economic history: Archeological and Literary b) Transition from the Pastoral to Agrarian Economy c) First and Second Urbanization in India
Module 2 (Credit 1) Crafts and Industries	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. analyse the crafts, industries and centres of production
	2. measure the roll of guilds in economy of ancient India
	3. clarify the concept of urban decay and it's causes
Content Outline	a) Crafts and Industries and Centers of production b) Role of Guilds c) Urban decay
Module 3 (Credit 1) Agrarian Economy and Revenue system	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. identify the centralised revenue system in ancient India
	2. estimate the land grants tradition
	3. criticise the feudal formation
Content Outline	a) Centralised revenue system b) Land-grants c) Feudal formation
Module 4 (Credit 1) Trade and Commerce	

Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. describe the internal and foreign trade and its aspects
	2. measure the banking and currency
	3. compare the transport system
Content Outline	a) Internal and Foreign Trade - Ports and Internal markets b) Banking and Currency c) Transport system

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. To make a project on coinage system from various dynasty.
2. Study and presentation on primary sources such as Arthashastra or Harishen Prashasti as assignment.
3. Preparing a PPT on any foreign account for topics such as trade and transport.
4. Study of epigraphs of Ashok and copper plates about land-grants and presentation on them.

References:

Adhya, G. L, 1966. Early Indian Economics: Studies in Economic Life of Northern and Western India C. 200 B.C. 300 A.D., Delhi, Asia Publishing House.

Basham, A. L, 1971. The Wonder that was India, Mumbai, Rupa.

Chakravarti, Ranabir, 2004. Trade and Traders in Early India, Oxford India Paperbacks

Chakravarti, Ranabir 2016. Exploring Early India: Upto c. AD 1300, 3rd edition, Primus Books.

Champakalakshmi, R., 1996. Trade, Ideology and Urbanisation : South India (B.C. 300-A.D. 1300) Delhi, O.U.P.

Chattopadhyaya, B.D., 1994. The Making of Early Medieval India, Oxford University Press.

Edwards, Michael, 1969. Everyday Life in Ancient India London, B.T. Batsferd.

Gopal, Lallanji, 1965. The Economic Life of Northern India, A.D. 700-A.D. 1200, Delhi, Motilala Banarsidass.

Gupta, P. L., 1996. Coins, Delhi, NBT.

Habib, Irfan, 1982. The Peasant in Indian History' Presidential Address, Kurukshetra, 43rd Session of Indian History Congress.

Habib, Irfan, 2017. 10th edition. A People's History of India 1, : Prehistory Paperback , Tulika Books.

Habib, Irfan, 2017. 9th edition. A People's History of India 2, : The Indus Civilization , Paperback , Tulika Books.

Habib, Irfan, 2017. 8th edition. A People's History of India 3 : The Vedic Age The Indus Civilization , Paperback , Tulika Books.

Jain, J. C, 1947. Life in Ancient India as depicted in the Jaina Canons, Bombay.

Jain, Jagdish Chandra, 1947. Life in Ancient India as depicted in the Jain Canons, Bombay.

Kher, N. N, 1973. Agrarian and Fiscal Economy in Mauryan and Post – Mauryan Age (324 B.C. – 300 A.D.) Delhi, Motilal Banarsidass.

Kosambi, D. D, 1981. The Culture and Civilization of Ancient India in Historical outline (Sixth Impression), New Delhi, Vikas Publishing Pvt. Ltd.,

Maity, S. K, 1970. Economic Life in Northern India in the Gupta Period (A.D. 300-550) (Second Revised edition), Delhi, Motilal Banarsidass. 13

Majumdar, A. K, 1980. Concise History of Ancient India, Vol. II. Political Theory, Administration and Economic Life, New Delhi, Munshiram Manoharlal.

Majumdar, R.C, 1969. Corporate Life in Ancient India, Calcutta.

Majumdar, R.C, (ed.), The History and Culture of the Indian People. Vol. I to V, Bombay, Bharatiya Vidya Bhavan.

Majumdar, R. C., Dasgupta, K. K. (eds.), 1981-82. A Comprehensive History of India, Vol. III, The Gupta Empire and After , (A.D. 300-985) Part I and II Relevant Chapters) (Published under the auspices of the Indian History Congress) New Delhi, People's Publishing House.

Motichandra, 1925. Trade and Trade Routes in Ancient India, Calcutta, Thacker Spink and Co.

Possell G. L. (ed.), 1979. Ancient Cities of the Indus, Delhi, Vikas.

Rawlinson, H. G, 1926. Intercourse between India and the Western World from the Earliest times to the Fall of Rome (2nd Edition) Cambridge, University Press.

Robinson, Andrew. 2015. The Indus: Lost Civilizations, Reaktion Books.

Saletore, R, N, 1973. Early Indian Economic Life, Bombay, N.M. Tripathi Pvt. Ltd.

Sastri, K. A. Nilakanta, 1967. Age of the Nandas and Mauryas, (Second Edition) (Relevant Chapters) Delhi, Motilal Banarsidass.

Sastri, K. A. Nilakanta,(ed.), 1957. A Comprehensive History of India, The Mauryas and Satavahanas, (B.C. 325 to A.D. 300), Vol. II (Relevant Chapters) Bombay, Orient Longman.

Sharma, R. S, 1983. Material Culture and Social Formations in Ancient India, Delhi, Macmillan.

Sharma, R. S. (ed.), 1986. Survey of Research in Economic and Social History of India, Delhi, Ajanta Publications.

Shrimali, Krishna Mohan, 2020. A People`s History of India 4, The Age of Iron and the Religious Revolution, C. 700 – C. 350 BC Paperback, Tulika Books.

Thakur, V. K, 1981. Urbanization in Ancient India, New Delhi, Abhinav Publications.

Thapar, Romila, 2004, Early India: From the Origins to AD 1300, California, University of California Press.

Books in Marathi:

कोसंबी, डी. डी., २००६, प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता, पुणे, डायमंड पब्लिकेशन.

ढवळीकर, मधुकर, २०१९, कोण होते सिंधू लोक, पुणे, राजहंस प्रकाशन.

ढवळीकर, मधुकर, २०१६, प्राचीन भारतीय नाणकशास्त्र, पुणे, कॉन्टीनेन्टल प्रकाशन.

थापर, रोमिला, (अनुवाद : रं. ना. गायधनी, वासंती फडके), २०१७, द पेंग्विन हिस्ट्री ऑफ अर्ली इंडिया , प्रारंभापासून १३०० पर्यंतचा प्राचीन भारताचा इतिहास, मुंबई, के. सागर पब्लिकेशन.

थापर, रोमिला, (अनुवाद : शरावती शिरगावकर), १९८८, अशोक आणि मौर्यांचा ज्हास , मुंबई, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ.

शर्मा, रामशरण, (अनुवाद: पंढरीनाथ रानडे), २००६, प्राचीन भारतातील राजकीय विचार आणि संस्था, पुणे, डायमंड पब्लिकेशन.

मोरवंचीकर, रा. श्री., १९९२, प्राचीन भारत, औरंगाबाद, विद्या बुक्स पब्लिशर्स.

भिडे, जी. एल.. खरवंडीकर, डी. के., १९८९, प्राचीन भारतीय सामाजिक व आर्थिक संस्था, कोल्हापूर, फडके प्रकाशन.

कोलारकर, श. गो., १९९३, प्राचीन भारताचा इतिहास, नागपूर, श्री मंगेश प्रकाशन.

जोशी, पी. जी., १९९७, प्राचीन भारत, नांदेड, अभय प्रकाशन.

कंगले, र. पं., १९६९, प्राचीन भारतीय राजनीती, मुंबई, मौज प्रकाशन.

गायधनी, रं. ना., १९९४, प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास, पुणे, कॉन्टीनेन्टल प्रकाशन.

Books in Hindi:

कुमार, कृष्ण, २००१, प्राचीन भारत का सांस्कृतिक इतिहास, दिल्ली, सरस्वती सदन प्रकाशन.

पाठक, रश्मि, २००९, प्राचीन भारत का सामाजिक इतिहास, दिल्ली, अर्जुन पब्लिशिंग हाऊस.

सैंगर, शैलेन्द्र, २००५, प्राचीन भारता का इतिहास, दिल्ली, एटलांटिक पब्लिशर्स एंड डिस्ट्रीब्यूटर्स

शर्मा, राम शरण , (अनुवादक: देवशंकर नवीन , धर्मराज कुमार), २०१८, भारत का प्राचीन इतिहास , ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.

Major (Core)

Course Title	Economic History of Medieval India (9th century to 18th century)
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to: 1) evaluate the nature of agrarian economy in early and later Medieval India. 2) describe the nature of production technology in Medieval India. 3) analyze the nature and structure of trade, commerce and monetary system in Medieval India. 4) compare and contrast the different cities and towns in Medieval India.
Module 1(Credit 1)	Agrarian Economy and State

Learning Outcomes	After learning the module, learners will be able to:
	1. explain the land tenure and revenue system.
	2. evaluate the contribution of agricultural and non-agricultural production to the economy.
	3. analyze the causes and impact of famine
Content Outline	a) Land Tenure and Revenue System b) Agricultural and Non-Agricultural Production c) Famines and their Impact
Module 2(Credit 1) Industries and Technology	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to:
	1. evaluate the development of industries and technology, especially in the fields of textiles, metal and ship building.
	2. examine the role of the artisans in shaping these industries.
Content Outline	a) Textiles: Cotton, Silk, Wool b) Metal Technology, Ship Building c) Crafts and Artisans
Module 3(Credit 1) Trade, Commerce and Banking	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to:
	1. describe the inland and foreign trade.
	2. analyze the role of the traders of different communities to the inland and foreign trade.
	3. compare between the different modes of transport.
	4. explain the monetary and banking system.
Content Outline	a) Inland and Foreign Trade b) Transport and Communication c) Monetary and Banking system
Module 4(Credit 1) Process of Urbanization	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to:
	1. analyze the different factors that shape a city-its demographic changes and urban communities.
	2. describe these factors through case studies of cities of the medieval period.
Content Outline	a) Growth of Towns and Cities b) Demographic Changes, Urban Communities c) Case Studies (Delhi, Fatehpur Sikri, Surat, Poona, Aurangabad, Masulipatnam, Madurai, Lakhnauti, Sonargaon (any three))

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE) 50 Marks

1. Research Paper on any aspect of economic History of Medieval India
2. Report writing after visiting any important city of the medieval period.
3. Study of any primary source and make assignment on it.
4. Project on various sources for studying economic history.

References:

Appadorai, A, 1936. Economic Conditions of Southern India (1000-1500), Madras, 2 Vols.

Arasaratnam, S, Merchants, 1986. Companies and Commerce on the Coromandel Coast 1650 – 1740, Delhi.

Banga, Indu (ed.), 1991. The City in Indian History Urban Demography, Society and Politics, Delhi, Manoharlal Munshiram.

Beveridge, A. S. (Tr.), 1921. Babur-nama (English Translation from Turki) (Hyderabad Codex), London.

Blochmann, H. (Tr.), 1965. Ain – I – Akbari of Abul Fazl, Vol. I, New Delhi.

Byres, T. J. and Harbans, Mukhia, 1985. Feudalism and Non-European Societies, London, Frank Cass and Company Ltd.

Champalakshmi, R, 1997. Trade, Ideology and Urbanisation South India 300B.C.-1300 A.D. Delhi, O. U. P.

Chandra, Satish, 1986. The Eighteenth Century in India Its Economy and the Role of the Marathas, the Jats, the Sikhs and the Afghans, Kolkatta, K. P. Bagchi.

Chandra, Satish (ed.), 1987. Essays in Medieval Indian Economic History, New Delhi, IHC, Munshiram Manoharlal Publication Pvt. Ltd.

Chicherov, A. I, 1971. India – Economic Development in the 16th – 18th Centuries : Outline History of Crafts and Trade, Moscow.

Chitnis, K. N, 1990. Socio-Economic History of Medieval India, New Delhi, Atlantic Publishers and Distributors.

Chaudhari, K. M, and Dewey, C. J. (ed.), 1979. Economy and Society: Essays in Indian Economic and Social History, New Delhi, O. U. P.

Chaudhari, K.N, 1985. Trade and Civilisation in the Indian Ocean An Economic History From Rise of Islam to 1750, Delhi, Munshiram Manoharlal.

- Dale, Stephen, 1994. Indian Merchants and Eurasian Trade, 1600-1750, London.
- Dasgupta, Ashin, 1990. Indian Merchants and the Decline of Surat, 1700 – 1750, Delhi, Manohar.
- Gupta, Ashin Das, Pearson, M. M, (ed.), 1999. India and the Indian Ocean, 1500-1800, O. U. P., O. I. P.
- Hasan, S. Nural, 1973. Thoughts on Agrarian Relations in Mughal India, Delhi, P. P. H.
- Habib, Mohammad and Nizami, K.A, 1987. Comprehensive History of India, Vol. V AD 1206-1526, The Delhi Sultanate, Delhi, PPH.
- Habib, Irfan (ed.), 1963. Agrarian System of Mughal India 1526-1707, Mumbai, Asia Publishing House.
- Habib, Irfan, 1995. Essays in Indian History: Towards a Marxist Perception, Delhi, Tulika.
- Hasan, S. Nural, 1973. Thoughts on Agrarian Relations in Mughal India, Delhi, P. P. H.
- Hiroshi, Fukazawa, 1991. The Medieval Deccan, Peasant Social System and States 16th – 18th Century, edn 17, Delhi, O. U. P.
- Khare, G. H. (Tr.), 1937. Persian Sources of Indian History, (Collected edited and translated into Marathi) 3 Vols., Poona.
- Kulkarni, A. R, 1969. Maharashtra in the age of Shivaji, Deshmukh, Poona.
- Mahalingam, T.V., 1951. Economic life in the Vijaynagarempire, Madras.
- Mathew, K. S, Mariners, 1995. Merchants and Oceans, New Delhi.
- Majumdar, R. C. (ed.) 1960. The History and Culture of the Indian People, Vol. VI & VII, Bombay, Bharatiya Vidya Bhavan.
- Moreland, W. H, 1988. The Agrarian System of Moslem India, Delhi. Kant Publication (Ist Publication in 1929.)
- Moreland, W. H, 1923. Akbar to Aurangzeb – A Study of Indian Economic History, London.
- Moreland, W. H, 1920. India at the Death of Akbar - An Economic Study, London.
- Mookerji, Radha Kumud, 1972. Indian Shipping, A History of the Seaborne Trade Maritime Activity of the Indians from the Earliest Time, London, reprint.
- Moosvi, Shireen, 1987. Economy of the Mughal Empire A Statistical Study, Aligarh, A. M. U. Publication.
- Naqvi, H.K, 1971. Urbanisation and Urban Centres under the Great Mughals 1556-1707, Simb. II AS.

Pannikar, K. M, 1947. India and Indian Ocean, London.

Raychaudhari, Tapan and Habib, Irfan, 1984. Cambridge Economic History of India, 1200-C.1750, Vol. I, Delhi, S. Chand.

Richards, J. F. (ed.) 1987. The Imperial Monetary System of Mughal India, Delhi, OUP.

Sanger, Pramod, 1993. Growth of English Trade under the Mughals, New Delhi.

Sarkar, Jagdish Narayan, 1975. Studies in Economic Life in Mughal India, New Delhi.

Sherwani, H. K. Joshi, P.M. (Jt.ed.), 1973. History of Medieval Deccan (1295-1724) Vol.I, Hyderabad, The Government of Andhra Pradesh Publ.

Seshan, Radhika, 2012. Trade and Politics on the Coromandel Coast: Seventeenth to Early Eighteenth Centuries, New Delhi, Primus Book.

Seshan, Radhika, 2013. Ideas and Institutions in Medieval India: Eighth to Eighteenth Centuries, New Delhi, Orient Blackswan.

Siddiqui, N. A, 1989. Land Revenue Administration under the Mughals(1700-1750) , Delhi, Munshiram Manoharlal.

Singh, M. P, Town, 1985. Market, Mint and Port in the Mughal Empire, New Delhi.

Stein, Burton, 1999. Peasant State and Society in Medieval India, New Delhi, O. U. P., O. L. P. 1994, 2nd impression.

Tarachand, 1946. Influence of Islam on Indian Culture, Allahabad.

Tavenier, J. B. 1889. Travels in India, Translated from the Original French Edition of 1676 by V. Ballas, 2 Vols., London.

Wink, Andre, 2001. AL-HIND The making of the Indo – Islamic World, The Slave Kings and the Islamic conquest 11th – 13th Centuries,Vol. I & Vol. II, New Delhi, O. U. P., Second Impression 2001 (First Pub. 1999).

Wink, Andre, 1986. Land and Sovereignty in India Agrarian Society and Politics Under the 18th Century Maratha Swarajya, Cambridge Univ. Press.

Books in Marathi:

कोलारकर, श. गो., मध्ययुगीन भारताचा इतिहास १२०६ - १७०७, नागपूर, मंगेश प्रकाशन.

चंद्र सतीश, (अनु. र.ना. गायधनी), २००९.मध्ययुगीन भारताचा इतिहास (७५० ते १७६१), पुणे, के सागर पब्लिकेशन.

चंद्र सतीश, (अनु. पारधी,देशपांडे, मार्डीकर), २०१०.मध्ययुगीन भारताचा इतिहास (७५० ते १७६१), पुणे, के सागर पब्लिकेशन.

चंद्र सतीश, (अनु. पारधी,देशपांडे, मार्डीकर), २०१०.मध्ययुगीन भारताचा इतिहास, पुणे, के सागर पब्लिकेशन.

चंद्र सतीश, (अनु. श्रीकांत क्षिरसागर), २०१०.मध्ययुगीन भारत मोगल साम्राज्य, पुणे, के सागर पब्लिकेशन.

चिटणीस, के. एन., २००७. मध्ययुगीन भारतीय संस्था आणि संकल्पना, पुणे (४ खंड).

भावे वा, कृ., २०१०. शिवकालीन महाराष्ट्र, वरदा प्रकाशन पुणे, १९३५ पुनर्मुद्रित.

माटे श्री . म., मध्ययुगीन महाराष्ट्र सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन (इ.स.१३००-१६५०),
म.रा.सा.सं.मं.,मुंबई,

Books in Hindi:

इंजिनिअर असगर अली, (अनु. सुभाषचंद्र) २००७. भारत में सांप्रदायिकता इतिहास और अनुभव , इलाहाबाद, इतिहास बोध प्रकाशन.

ओझा, पी.एन., १९८४. मध्यकालीन भारत का सामाजिक जीवन, दिल्ली क्लासिक प्रकाशन.

Major (Core)

Course Title	Popular Culture in Modern India
Course Credits	2
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. explain Cultural studies and study of popular culture.
	2. apply various theories and approaches to study popular culture.
	3. assess popular culture in Modern India.
	4. State the primary sources to understand popular culture in Modern India.

Module 1 (Credit 1) Popular Culture, Theatre and literature	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. use critical approaches to study popular culture.
	2. comprehend the connection between popular culture, theatre and literature.
Content Outline	a) Definitions of popular culture and critical approaches b) Rise and growth of theatre as a new form c) Literature as a mean of social change and politics
Module 2 (Credit 1) Calendar Art and Cinema	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. discuss the evolution of calendar art and various art schools in India.
	2. illustrate photography and cinema as form of entertainment
Content Outline	a) Rise of Company Art and Influence of West Calendar Art : Raja Ravi Varma b) Development of Indian photography: Contribution of Lala Dindayal c) Rise of studio system and Cinema

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Study and presentation on any one play or cinema as a primary source as assignment.
2. Preparing a PPT on any one theme connected with the themes in the modules such as Opera, Satyashodhak Jalsa, Natak Mandali.
3. Visit to old theatre in your city.
4. Study of Bengal school and Bombay school as independent art schools.
5. Study of an artist in theatre, fine arts and cinema.

References:

Alam, Javed, 2004. The Vulnerable Populations and Democracy in Who Wants Democracy? New Delhi., Orient Longman.

Appadurai, Arjun, 1999. Public Culture in Veena Das (ed.) Oxford India Companion to Sociology and Social Anthropology, New Delhi, Oxford University Press.

Bose, Brinda (ed.), 2006. Introduction in Gender and Censorship, New Delhi, Women Unlimited.

Chakravarty, Sumita, 1998. National Identity in Indian Popular Cinema. 3rd ed. Columbia, South Asia Books.

Chawla, Rupika, 2010. Raja Ravi Varma: Painter of Colonial India, Ahmedabad, Mapin Publishing.

Dayal, Deen and Worswick, Clark, 1980. Princely India: Photographs by Raja Deen Dayal, 1884-1910, Knopf.

Dwyer, Rachel, 2005. The Religious and the Secular in the Hindi Film in Filming the Gods: Religion and Indian Cinema, London, Routledge.

Gokhale, Shanta, 2000. Playwright at the Centre: Marathi drama from 1843 to the present, Calcutta, Seagull Books.

Guru, Gopal, 2001. The Interface Between Ambedkar and the Dalit Cultural Movement in Maharashtra in Ghanshyam Shah (ed.) Dalit Identity and Politics: Cultural Subordination and the Dalit Challenge, New Delhi, Sage.

Ilaiah, Kancha, 2007. Turning the Pot, Tilling the Land, Pondicherry, Navayana.

Kakar, Sudhir, 1990. Intimate Relations: Exploring Indian Sexuality, Chicago, University of Chicago Press.

Mazumdar, Ranjani, 2007. Desiring Women in Bombay Cinema, New Delhi, Permanent Black.

Naqvi, Farah, 2008. In the Shadow of the Spotlight in Waves in the Hinterland, New Delhi, Zubaan.

Naregal, Veena, 2004. 'Bollywood and Indian Cinema: Changing Contexts and Articulations of National Cultural Desire', in Downing J., (ed.) Sage Handbook of Media Studies, New Delhi, Sage.

Nayar, Pramod K., 2006. Introduction in Reading Culture: Theory, Praxis and Politics, New Delhi, Sage Publications.

Nayar, Pramod K., 2008. Cultural Studies: Scope, Aim, Methods in An Introduction to Cultural Studies, New Delhi, Viva Books.

Neumayer Erwin and Schelberger, Christine (eds.), 2005. *Raja Ravi Varma: Portrait of an Artist*, The Diary of C. Raja Raja Varma, New Delhi, Oxford University Press.

Ninan, Sevanti, 2007. *Overview: Reinventing the Public Sphere in Headlines from the Heartland*, New Delhi, Sage.

Niranjana, Tejaswini, 2006. 'Question for Feminist Film Studies' in Bose, Brinda (ed.) *Gender and Censorship*, New Delhi, Women Unlimited.

Roy, Srirupa, 2007. *Moving Pictures: The Films Division of India and the Visual Practices of the Nation-State in Beyond Belief: India and the Politics of Postcolonial Nationalism*, New Delhi, Permanent Black.

Sathe, Makarand, 2015. *A Socio-political History of Marathi Theatre*, New Delhi, Oxford University Press .

Sen, Geeti, 2003. *Ionising the Nation: Political Agendas in A National Culture*, New Delhi, Sage.

Singh, Bhrigupati, 2003. *A Life in the Theatre*, Seminar, No 525, 2003, pp. 65-70.

Singh, Kavita, 2003. 'The Museum is National' in Geeti Sen (ed.) *A National Culture*, New Delhi, Sage.

Srivastava, Sanjay, 2007. *Passionate Modernity: Sexuality, Class, and Consumption in India*, New Delhi, Routledge.

Storey, John, 2003. *Popular Culture as an Arena of Hegemony in Inventing Popular Culture: From Folklore to Globalization*, Oxford, Wiley-Blackwell.

Uberoi, Patricia, 2003. 'Chicks, Kids and Couples: The Nation in Calendar Art' in Geeti Sen (ed.) *A National Culture*, New Delhi, Sage.

Uberoi, Patricia, 2006. 'Beautyfull Wife, Denger Life' *Engaging with Popular Culture in Freedom and Destiny: Gender, Family, and Popular Culture in India*, New Delhi, Oxford University Press.

Vaidehi (Tr. Tejaswini Niranjana), 1988. *Gulabi Talkies and Other Stories*, Penguin Books, 1988: New Delhi.

Vasudevan, Ravi, 2003. *Cinema in Urban Space*, pp. 21-27. Seminar, No 525.

Virdi, Jyotika, 2003. *The Cinematic Imagination*, New Delhi, Permanent Black.

Vitali, Valentina, 2008. *Women in Action Films in the 1920s and 1930s in Hindi Action Cinema*, New Delhi, Oxford University Press.

Wamburkar, Jaswandi, 'Recasting 'Indian' Woman and Marathi Theatre: A Case Study of Sharada', pp. 49-57. Shraddha Kumbhojkar (ed.), 2007. 19th Century Maharashtra: A Reassessment, New Castle Upon Tyne : Cambridge Scholars Publishing.

Wamburkar, Jaswandi, 'Savitribai Phule: The First Modern Vidrohi(Radical) Poet', pp.18-34. in Lalitha Dhara (Ed.) 2012. Kavya Phule: Savitri Jotirao Phule, Mumbai : Dr. Ambedkar College of Commerce and Economics.

Das, Veena, 2005. Communities as Political Actors: The Question of Cultural Rights in Critical Events: An Anthropological Perspective on Contemporary India, Delhi, Oxford University Press,

Julluri, Vamse, 2003. Introduction in Becoming a Global Audience, Hyderabad, Orient Longman.

Books in Marathi :

कुलकर्णी, अरविंद, २००४. विस्मरणात गेलेली नाटके. पुणे, पद्मगंधा प्रकाशन.

प्रभुणे, अरूण, १९९७. पौराणिक नाटक : नवा अन्वयार्थ पुणे, प्रतिमा प्रकाशन.

भवाळकर, तारा, १९८८. मिथक आणि नाटक. औरंगाबाद, सविता प्रकाशन.

मुजावर, इसाक, २००८. प्रभातचित्रे. मुंबई, नवचैतन्य प्रकाशन.

मोटे, ह. वि., १९९०. विश्रब्ध शारदा. खंड १, २ व ३. मुंबई ,ह. वि. मोटे प्रकाशन.

रेगे, शर्मिला, २०१०. लोकप्रिय संस्कृती व भारतातील आधुनिकता . पुणे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र. पुणे विद्यापीठ.

वांबूरकर, जास्वंदी, १६ जुलै ते ३१ जुलै २०११. 'महाराष्ट्रातील प्रबोधन, राष्ट्रवाद व संगीत', पृ. ५१-५८. पुणे, परिवर्तनाचा वाटसरू.

Books in Hindi:

देसाई, रणजीत, २०२०. राजा रविवर्मा ,मुंबई, प्रभात पब्लिकेशन.

सिन्हा, प्रसून, २००६. भारतीय सिनेमा एक अनंत यात्रा, दिल्ली, नटराजन प्रकाशन.

भारद्वाज, विनोद, १९९४.. समय व सिनेमा, दिल्ली, प्रवीण प्रकाशन.

चौधरी, श्याम सुंदर, १९९८. भारतीय सिनेमा समाजके आईने मे, दिल्ली, समय प्रकाशन.

पट्टनायक, देवदत्त, २०१५. भारतीय पौराणिक कथाये, दिल्ली, राजपाल पब्लिकेशन.

वेल्स, हेनरी डब्लू, २०१०. भारत का प्राचीन नाटक.

वर्मा, अवनीश बहादुर, २०२०, भारतीय चित्रकला का इतिहास, बरेली, प्रकाश बूक डिपो.

Major (Elective)

Course Title	Seminal Texts in History
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. explain the importance of texts in History.
	2. describe the genesis and context of texts in world history.
	3. recognise the importance of texts in shaping modern India.
	4. critically analyse the contribution of texts in mass Movements and politics.
Module 1 (Credit 1) History and Class	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. understand the ideology of Marxism.
	2. get acquainted with key concepts such as dialectical materialism and alienation
Content Outline	a) Karl Marx b) The Communist Manifesto c) Significant critiques of the text
Module 2 (Credit 1) History and Gender	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to

	1. analyse both the texts in the larger socio-cultural contexts of the times.
	2. understand the feminist thought in both the texts.
Content Outline	a) Tarabai Shinde and Simone de Beauvoir b) Stree Purush Tulana c) Features of The Second Sex
Module 3 (Credit 1) History and Caste	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. critically analyse the various dimensions of caste politics as discussed in these texts.
	2. understand the importance of these texts in Indian history.
Content Outline	a) Mahatma Phule and Dr. Babasaheb Ambedkar b) Sarvajanic Satya Dharma Pustak c) Annihilation of the Caste
Module 4 (Credit 1) History and critique of modernity	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. understand the key points in Hind Swaraj.
	2. develop critical analysis of modernity.
Content Outline	a) Mahatma Gandhi b) Hind Swaraj c) Significant critiques of the text

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Study of any one text and analysis of the text based on the various articles and books on the same and submit an assignment.

2. Analysis of the impact of the texts in various parts on India and the world.
3. Study and presentation on the biographical sketch of any one thinker.
4. Assignment on comparative study on various edited versions of the texts.

References:

Ambedkar Babasaheb in Moon Vasant (ed.), 1979, Dr. Babasaheb Ambedkar Writing and Speeches, Vol.1, Mumbai, Education department Maharashtra govt.

Ambedkar, B. R.,2014, Annihilation of Caste: The Annotated Critical Edition, New Delhi, Navayan.

Beauvoir, Simone De, (Translated and Edited by H. M. Parshley), 1989, New York, The Second Sex, Vintage Books.

Bottomore, Tom, 1991, A Dictionary of Marxist Thought, Wiley-Blackwell.

Gandhi, M. K., 2009, Hind Swaraj, New delhi, Rajpal Publishing.

Karat, Prakash, 1998, A World to Win: Essays on The Communist Manifesto, LeftWord Books.

McLellan, David, 1995, The Thought of Karl Marx: An Introduction, Pan Books Ltd, 3rd Edition.

Marx, Karl, 2014, The Communist Manifesto (Penguin Pocket Hardbacks) Paperback, Penguin Books.

Nkrumah, Kwame, 1967, African Socialism Revisited, Preace and Socialism Publishers, Prague.

Omvedt Gail, 1994, Dalits Visions, New Delhi, Orient Longman Publications.

Omvedt Gail, 1994, Dalits and the Democratic Revolution, new Delhi, Sage Publications.

Omvedt Gail, 1971, Jotirao Phule and Ideology of Social Revolution in India, Mumbai, Economic and political Weekly, Vol. 6 no.37.

Phule Jotirao - Deshpande G. P. (ed.), 2002, Selected Writings of Jotirao Phule, New delhi, Left World.

Rodrigues, Valerian, 2002, The Essential Writings of B. R. Ambedkar, New Delhi, OUP.

Salave Mukta - Lulekar-Ugale (ed.), 2006, 'Mang-Maharachya Dukhavishyicha Nibandha Aurangabad, Chinmay Publication.

Tong, Rosemarie, 1989, Feminist Thought : A Comprehensive Introduction, London, Unwin Hyman.

Whelehan, Imelda, 1998, Modern Feminist Thought From the Second Wave to 'Post-Feminism', Edinburgh, Edinburgh University Press.

Books in Marathi :

गांधी, मोहनदास करमचंद, भटकळ, रामदास, (अनुवाद), २०१७, हिंद स्वराज, इंडियन होम रूल , मुंबई, पॉप्युलर प्रकाशन.

जोगळेकर, मृणालिनी, १९९१, स्त्रीअस्मितेचा आविष्कार : एकोणिसावे शतक : भाग ३ ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे, मुंबई, पॉप्युलर प्रकाशन.

फुले, महात्मा, - फडके, य. दि. १९९१, महात्मा फुले समग्र वाङ्मय, मुंबई, महा. राज्य साहित्य संस्कृती मंडळ.

बगाडे उमेश, २००६, महाराष्ट्रातील प्रबोधन आणि वर्गजातिप्रभुत्व, पुणे, सुगावा.

बगाडे, उमेश, २०१०, महात्मा जोतीरव फुले, पुणे, गंधर्व वेद प्रकाशन.

बोव्हुआर, सिमोन द, (अनु. गोखले, करुणा), २०१०, द सेकंड सेक्स, पुणे, पद्मगंधा प्रकाशन.

रेडकर, चैत्रा, २०१९, "समकालीन संदर्भात 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो'चे पुनर्वाचन " वाई, नवभारत, ७२ अंक ४, जानेवारी. पृष्ठे १९-२६.

शिंदे, ताराबाई - खोले, विलास (संपा.), १९९९, ताराबाई शिंदे-लिखित स्त्री-पुरुष तुलना, पुणे, प्रतिमा प्रकाशन.

सरदार गं. बा., १९८७, गांधी आणि आंबेडकर, पुणे, सुगावा प्रकाशन.

वांबूरकर, डॉ. जास्वंदी, २०२२, इतिहास, स्त्रीविषयक वास्तव आणि विभावरी शिरूरकर, पुणे, सुनिधी प्रकाशन.

Books in Hindi:

सेतिया, सुभाष, २०१२. स्त्री अस्मिता के प्रश्न, दिल्ली, सामयिक प्रकाशन.

कोमात्सु, हिसाए, २०१५. स्त्री अस्मिता की खोज, दिल्ली, नयी किताब प्रकाशन .

बोउवार, सीमोन द, (अनुवाद (खेतान प्रभा -, १९९२. द सेकंड सेक्स, दिल्ली, हिन्द पॉकेट बुक्स प्रकाशन.

आर्य साधना, मेनन निवेदिता, लोकनीता जेनी ,२०१२. नारीवादी राजनीति संघर्ष एवं मुद्दे, दिल्ली, हिन्दी माध्यम कार्यान्वय दिल्ली विश्वविद्यालय.

मेनन, निवेदिता, २०२१.(अनुवाद - गोस्वामी नरेश(, नारीवादी निगाह से, दिल्ली, राजकमल प्रकाशन.

नागर, हीरालाल, २०२०. महात्मा ज्योतिबा फुले, दिल्ली, वाणी प्रकाशन.

गांधी, महात्मा, २०२१. हिन्द स्वराज्य, नोएडा, मापले पब्लिकेशन.

यादव, जयवीर सिंह, २०२१. भीमराव अंबेडकर जीवनशदर्शन एवं संदे-, निरुपमा प्रकाशन.

रोलां, रोमां ,२००८. महात्मा गांधी जीवन दर्शनलोकभारती प्रक ,प्रयागराज ,ाशन.

Major (Elective)

Course Title	Socio-Cultural History of the Marathas (1600 C.E.-1818 C.E.)
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. explain sources of Maratha history
	2. analyse the social structure under Marathas
	3. evaluate the importance of the performing arts and celebrations of festivals
	4. assess Art and Architecture under the Marathas
Module 1(Credit 1)Sources and Historiography	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. analyse the importance of various sources of Maratha history.
	2. compare the different aspects of Maratha History.
Content Outline	a) Sources : Literary & Archaeological Sources. b) Archival, Foreign Travellers' Accounts. c) Approaches to Maratha Historiography.

Module 2(Credit 1) Social Structure	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1 . understand the various communities of Maharashtra.
	2. describe the social life of the Maratha .
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Varna and Jati system b) Gender & Patriarchy c) Village communities
Module 3 (Credit 1) Performing Arts and Festivals	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. discuss the importance of performing arts.
	2. illustrate the various types of festival of Maharashtra.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Povada, Bharud b) Dashavatar, Chitrakali Lavni, Tamasha c) Celebration of Vasant Panchami, Dusserah, Ganesh Utsav
Module 4(Credit 1) Art, Architecture and Town Planning	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1.understand the importance of Maratha art and architecture.
	2. aware about the heritage of Maratha.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Forts, Gadhi, Wadas, Temples b) Paintings and Murals c) Town Planning & Water Management

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE) 50 Marks

1. Project work and to prepare Research paper on Maratha history.
2. Assignment on any one source material of Maratha history.
3. Study tour at archives, Forts and museums.
4. Students can be assigned projects on bakhars, powadas, bhakti literature, folk literature etc.

References:

- Bendre, V. S., 1946. Maharashtra in the Shivashahi Period, Bombay, Pheonix Publication.
- Bhave, V. K. 2010. PeshvekalinMaharashtra ,VardaPrakashan Pvt. Ltd.
- Chitnis, K. N., 1981. Glimpses of Medieval Indian Ideas & Institution, 2nd edition, Pune, Mrs. R K Chitnis.
- Chitnis, K. N., 1994. Glimpses of Maratha Socio-Economic History, New Delhi, Atlanta Publishers.
- Desai, Sudha,1962. Social Life in Maharashtra under the Peshwas, Bombay, Popular Prakashan.
- Divekar, V. D., 1981. Socio- Economic Sources of the Maratha Period, Pune.
- Eaton Richard, 2005. A Social History of the Deccan 1300-1761, Cambridge University Press.
- Gokhale, B. G., 1987. Poona in The Eighteenth Century: An Urban Study, Oxford University Press.
- Kincaid, Parasnis, 1968. History of the Maratha apeople, Delhi, S. Chand & Company, Delhi.
- Kotani, Hiroyuki, 2002. Western India in Historical Transition – Seventeenth to Early Twentieth Centuries, New Delhi, Manohar Publishers & Distributors.
- Kulkarni, A. R., 2006. Maratha Historiography Based on Heras Memorial Lecture, UK, Manohar Publishers.
- Kulkarni, A. R., 2008. Studies in Maratha History, Pune, Diamond Publication.
- Mate, M. S. 1962. Temples and Legends of Maharashtra, Bombay.
- Mate, M. S. 1959. Maratha Architecture (1650 A.D. to 1850 A.D.)”, Poona, University of Poona.
- Mate, M. S. 1959. Maratha Architecture 1650-1850A.D., Pune.

Ranade A. K., 2009. "Socio-Economic Life of Maharashtra between 1100-1600 A.D.", New Delhi, Serials Publication.

Sardesai, G. S., 1923. Main Current of Maratha History, Bombay, Dhavale Publication.

Sardesai, G.S, 1968. New History of the Marathas, 3 Volumes, Bombay, Phoenix Publication.

Shirgaonkar, Varsha, 2010. Eighteen Century Deccan : Cultural History of the Peshwas, Aryan Books Internation.

Gordon Stewart, 1993.The New Cambridge History Of India,The Marathas.(1600-1818) .

Books in Marathi:

अत्रे, त्रि. ना., १९९५. गावगाडा, पुणे, वरदा प्रकाशन.

कुलकर्णी, अ.रा., खरे, ग. ह., २०१४. मराठ्यांचा इतिहास, पुणे, कॉन्टिनेंटल प्रकाशन.

खोबरेकर, व्ही. जी., २००६. महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड (भाग १) १६३० ते १७०७, मुंबई.

भावे वा. कृ., १९३५. पुनर्मुद्रित. २०१०. शिवकालीन महाराष्ट्र, पुणे, वरदा प्रकाशन.

भावे वा. कृ., १९३५. पुनर्मुद्रित. २०१०. पेशवेकालीन महाराष्ट्र, पुणे, वरदा प्रकाशन.

माटे श्री. म., २००२. मध्ययुगीन महाराष्ट्र सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन (इ.स.१३००-१६५०), मुंबई, म.रा.सा.सं.मं.

Books in Hindi:

पवार, किशन मनोहर, २०१७. मराठो का इतिहास, कानपुर, रोशनी पब्लिकेशन.

शुक्ला, मनोज कुमार, २०२२. मराठो का इतिहास, दिल्ली जे. टी. पब्लिकेशन.

खत्री, हरीश कुमार, २०१९. भोपाल मराठो का इतिहास, कैलाश पुस्तक सदन.

गौतम, रमेश कुमार, २०१७. दिल्ली. मराठो का इतिहास, अर्जुन पब्लिकेशन.

जगन्नाथ, अवनीश, २०१९. मराठो का इतिहास, वाराणसी, ए. बी.एस. पब्लिकेशन.

मिश्र. एस. सी. २०२०. मराठो का इतिहास, आगरा, रिसर्च पब्लिकेशन.

सरदेसाई, गोविंद सखाराम, २०१८. मराठो का नवीन इतिहास, आगरा, शिवलाल एंड कंपनी.

Major (Elective)

Course Title	Cultural History of Mumbai (1818-1960)
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to:
	1. describe the Local History.
	2. analyze the culture of the city.
	3. examine the local sources.
	4. evaluate the methods to preserve the heritage of the city.
Module 1(Credit 1) Communities and Social Life in Mumbai	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to:
	1. evaluate the life-styles of the city of Mumbai
	2. examine the significance of the festivals celebrated in the city
	3. analyze the social life of Mumbai as reflected in literature.
Content Outline	a) The Life-styles b) Festivals c) Social life as reflected in Literature
Module 2(Credit 1) Forms of Entertainment and Eateries	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. compare and contrast the various forms of theatre in the city of Mumbai.
	2. examine the growth, development and impact of hotels on the culture of Mumbai.
Content Outline	a) Parsi Theatre, Prithvi Theatre b) Opera and Musical Plays, Marathi Theatre- Plays and Tamasha Houses c) Hotels in Mumbai
Module 3(Credit 1) Trends of Architecture	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to:
	1. analyse the different forms of indigenous architecture.
	2. examine the impact of the different styles of colonial architecture on the city of Mumbai.

	3. explain the growth and development of art deco buildings.
Content Outline	a) Specimens of Indigenous Architecture b) Colonial Architecture and Its Styles c) Art Deco Buildings
Module 4(Credit 1)	Bombay to Bollywood
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to:
	1. describe the origin and growth of cinema in Mumbai
	2. examine the role of films division and film studios in the development of cinema.
	3. compare and contrast the different forms of cinema.
Content Outline	a) Early Phase: Silent Movie b) Films Division and Film Studios c) Commercial and Art Cinemas, Documentaries

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE) 50 Marks

1. Research Paper on any aspect of the cultural History of Mumbai.
2. Report writing after visiting any historical place of Mumbai.
3. Make assignment on any old book on Mumbai.
4. Arrange visit to old hotels and make project/video on that.

References:

Acharya, Balkrishna Bapu and Shingane, Moro Vinayak, Mumbaicha Vruttant, Nirnaysagar Press, Mumbai, 1889, Bapurao Naik (ed.), Maharashtra Rajya Sahitya Samskriti Mandal, Mumbai, (Marathi).

Bombay Past & Present, a Souvenir of the Indian Science Congress, Held at Bombay in Jan 1919, Bombay Times Press, Bombay.

David, M. D., 1995. Bombay-The City of Dreams (A History of the First City in India), Bombay, Himalaya Publishing House,

Dwivedi, Sharada & Mehrotra Rahul, Bombay the Cities Within, India Book House Pvt. Ltd.

Dossal, Mariam, 1996. Imperial Designs and Indian Realities: The Planning of Bombay City 1845-1875. Bombay.

Dossal, Mariam, 2010. Theatre of Conflicts, City of Hope Mumbai 1660 to Present Times, New Delhi. Oxford University Press,

Modi, Nawaz (ed.), 1998. The Parsis in Western India: 1818 to 1920, Bombay. Allied Publishers Ltd..

Bose, Mihir, 2006. Bollywood: A History, Tempus Publishing Limited, Stroud, U. K.

Chainani, Shyam, 2007. Heritage and Environment An Indian Diary, Urban Design Research Institute, Mumbai.

David, M. D., 1973. History of Bombay 1661-1708, Bombay.

Dwivedi Sharada and Mehrotra, Rahul, 1999. Fort walks Around Bombay's Fort area, Bombay, Eminence Design Pvt. Ltd..

Ganesh, Kamala, Thakkar, Usha and Chadha, Geeta, 2008. Zero Point in Bombay: In and Around Horniman Circle, New Delhi, Roli Books.

Gokulsing, K. Moti and Dissanayake, Wimal, 2004. Indian Popular Cinema: A Narrative of Cultural Change, Trentham Books, Traffordshire.

Heritage Regulations for Greater Bombay, 1995, Urban Development Department, Bombay. Government of Maharashtra, Mantralaya.

Giara, Marzban, 2000. Parsi Statues, Bombay, Pub. Marzban Giara.

Gupchup, Vijaya, St. Thomas Cathedral, 2005. Bombay: A Witness to History, Eminence Design Pvt. Ltd.

Kamat, Manjiri (ed.), 2013. Mumbai: Past and Present, Mumbai, Indus Source Books.

Kapoor, Shaishi and Gahlot, Deepa , 2004. Mumbai. The Prithviwallahas, Roli Books.

Karaka, Dosabhai Framjee, 1915. History of the Parsis Including Their Manners, Customs, Religion and Present Condition of Bombay: An Anthropology of Writing in Praise of the First City in India, Bombay.

Kathpalia, Nayana and Lambah, Abha Narayan (Comp.), 2002. Heritage Buildings and Precincts Mumbai, A Conservation Manual for Owners and Occupiers, Mumbai Heritage Conservation Committee, Mumbai. Urban Design Research Institute.

London, Christopher, 2002. Bombay Gothic, Mumbai. India Book House Private Ltd.

Mehrotra, Rahul and Dwivedi, Sharada, 2006. Banganga Sacred Tank on Malabar Hill, Mumbai, Eminence Designs Pvt. Ltd.

Modi, Nawaz (ed.), 1998. The Parsis in Western India: 1818 to 1920, Bombay, Allied Publishers Ltd.

Patel, Sujata and Thorner Alice (ed.), 1995. Bombay: Metaphor for Modern India, Bombay, Oxford University Press.

Patel, Sujata and Thorner Alice (ed.), 1995. Bombay: Mosaic of Modern Culture, Bombay, Oxford University Press.

Rohatgi Pauline, Godrej Pheroza, & Mehrotra Rahul (ed.), 1997. Bombay to Mumbai Changing Perspective, Mumbai. Marg Publication.

Shirgaonkar, Varsha, 2011. Exploring the Water Heritage in Mumbai, New Delhi, Aryan Books International,

Wacha, D. E., 1920. From the Shells of Sand of Bombay being my Recollections & Reminiscences 1860-1875, Bombay. the Bombay Chronicle Press.

Books in Marathi:

भोसले संभाजी, २०११. सफर ऐतिहासिक मुंबईची, स्नेहल प्रकाशन, पुणे.

मडगावकर. गो. ना., २०२०. मुंबईचे वर्णन, पुणे. वरदा प्रकाशन,

साळुंखे, नितीन, २००२. अज्ञात मुंबई, मनोविकास प्रकाशन.

सामंत, बाळ, २००४. एक होती मुंबई.

Major (Elective)

Course Title	World Heritage and Tourism
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. discuss the concept of heritage, the nature, types and significance of heritage.
	2. identify UNESCO regulations of world heritage.
	3. explain the World Conferences and Heritage Conventions for preservation and conservation of heritage sites
	4. describe the global to local heritage sites.
	5. imbibe consciousness of new trends and threats to heritage and tourism
Module 1 (Credit 1)	Heritage: Nature and Types
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. describe the importance of world heritage.
	2. identify the nature and types of heritage.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) World heritage: Concept, Definition and Importance b) Nature of Heritage - Tangible and Intangible c) Types of Heritage: Natural, Historical, Cultural
Module 2 (Credit 1)	World Heritage
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. understand the nature and work of the World Conferences and Heritage Conventions.
	2. analyse the challenges and debates of the preservation and conservation of heritage sites.

Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) World Conferences: Pre-Venice Charter Conferences and Venice Charter (1964) and Earth Summit in Rio De Janeiro, Brazil (1992) b) Heritage Committees: UNESCO World Heritage Convention, World Heritage Committee's sessions c) Role of Museums, Debates on Preservation and Conservation of historic sites
Module 3 (Credit 1) Heritage sites in India and the World	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. be familiar with the relation of history and tourism.
	2. describe the various world heritage sites in India
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) History and Tourism: Global to Local b) World heritage Sites in India: Caves, Stupas, Pilgrimage sites, Forts, Monuments c) Geo-Ecological Heritage: Wild Life Sanctuary, National Parks
Module 4 (Credit 1) New Trends in World Heritage & Tourism	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. identify modern trends of World heritage and tourism
	2. understand the nature of threats of world tourism.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) New Trends: Adventure, Entertainment, Geo-Eco tourism, Agro-tourism b) Medical and Health Tourism: Curse or Boon, Impact of Pandemic Covid-19 c) Threats to World tourism: Causes, Nature

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Field Visit to heritage sites and report writing
2. Projects on France, Greek, Egypt, Russia, China, Japan and India.

3. Debates on challenges of conservation of heritage sites.
4. Power Point Presentations on any one heritage site.
5. Visit to museums in your city.
6. Organise an exhibition on cultural heritage in departments or colleges.

References:

Benton, Tim (ed.), 2010. *Understanding Heritage and Memory*, Series: *Understanding Global Heritage*, Manchester, U. K., Manchester University Press.

Bessière, J. (2013). 'Heritagisation', a challenge for tourism promotion and regional development: an example of food heritage. *Journal of Heritage Tourism*, 8(4), 275-291.

Burns, P. & Holden, A., 1995. *Tourism: a new perspective*. Englewood Cliffs: Prentice-Hall.

Chainani, Shyam, November 2007. *Heritage and Environment An Indian Diary*, Mumbai, Urban Design Research Institute.

Dasgupta, S., Mondal, K. & Basu, K., "Dissemination of Cultural Heritage and Impact of Pilgrim", Vol. 8, No. 1, 2006, pp. 11-15.

Dwivedi Sharada and Mehrotra, Rahul, 1999. *Fort walks Around Bombay's Fort area*, Bombay, Eminence Design Pvt. Ltd.

Harrison, Richard, 1994. *Manual of Heritage Management*, Oxford, Butterworth-Heinemann.

Harrison, Rodney (ed.) 2009. *Understanding the politics of heritage*, Series: *Understanding Global Heritage*, Manchester, U. K., Manchester University Press,

Heritage Regulations for Greater Bombay, 1995, Urban Development Department, Bombay, Government of Maharashtra, Mantralaya

Heritage Conservation Committee, Urban Design Research Institute, Mumbai.

Howard, Peter, 2003. *Heritage: Management, Interpretation, Identity, Continuum*, London.

James, J. James, April 2020. *Covid-19 : From Epidemic to Pandemic, Disaster Mediine and Public Health Preparedness*, Cambridge Corona Virrus Collection, Cambridge, Cambridge University Press.

Jovicic, Dobrica. (2011). The Environmental Management Systems and contemporary tourism development. *Tourismos*, 6(2), pp. 377-391.

Kathpalia, Nayana and Lambah, Abha Narayan (Comp.), 2002. *Heritage Buildings and Precincts Mumbai, A Conservation Manual for Owners and Occupiers*, Mumbai.

Kriner, C. "Geographers and Pilgrimages: Changing concepts in Pilgrimage Tourism", Department of Geography and Environmental Studies, University of Haifa, Royal Dutch Geographical Society journal, Vol. 101, No. 4, May 2009, pp. 437-448.

Lea, J., 1988. *Tourism and development in the Third World*. Methuen Introductions to Development. London: Routledge

Christopher, 2002. *Bombay Gothic*, Mumbai, India Book House Private Ltd.

Lousie, Marie, Sorensen, Stig and Carman, John, 2009. *Heritage Studies: Methods and Approaches*, U.K., Routledge.

Mehrotra, Rahul and Dwivedi, Sharada, Banganga. 2006. *Sacred Tank on Malabar Hill*, Mumbai, Eminence Designs Pvt. Ltd.

Messenger, Phyllis Mauch and Smith, George S. (ed.), 2010. *Cultural Heritage Management: A Global Perspective*, Amazon.com, Cloth.

Noronha Fredrick, 1997. 'Fighting the Bane of Tourism', *Economic and Political Weekly*, *Economic and political Weekly*, 32(51), Dec. 20-26, 1997, 3253-3256.

Sehabat, A., Sevgi, G. and Nilgul, K., "Determination of ecotourism potential in national parks: Kure mountains national park", *African Journal of Agricultural Research*, vol. 5, No. 8, 18 April, 2010, pp. 589-599.

Smith, George S., Messenger, Phyllis Mauch and Soderland, Hilary A. (ed.), 2009. *Heritage Values in Contemporary Society*, Amazon.com.

Saldanha, Arun, 2002. *Identity, Spatiality and Postcolonial Resistance: Geographies of the Tourism Critique in Goa*.

Sangle, Meherjyoti, September 2017. 'Medical Tourism: A Curse of Surrogacy', *Research Horizons*, *International Peer Reviewed Journal*, vol. 7, pp.175-178.

Sharpley, R. & Stone, P.R. (eds) (2009a) *The Darker Side of Travel: The Theory and Practice of Dark Tourism*. *Aspect of Tourism Series*, Bristol: Channel View Publications

Sharpley, R. & Stone, P.R. (2009c) *Life, Death and Dark Tourism: Future Research Directions*. In R.Sharpley and P.R.Stone (eds) *Dark Tourism*. *Aspect of Tourism Series*, Bristol: Channel View Publications.

Smith, Laurajane, 2006. *Uses of Heritage*, U. K., Routledge.

Towse, Ruth, 2010. *Economics of festivals, creative cities and cultural tourism*, Cambridge University Press.

Turner, Leigh, 2007. *First World Health Care at Third World Prices : Globalization, Bioethics and Medical Tourism*, *Biosocieties*, vol. 2, Issue 3, pp. 303-325.

West, Susie (ed.), 2010. *Understanding heritage in practice*, Series: *Understanding Global Heritage*, Manchester, U. K., Manchester University Press.

West, Susie (ed.), 2009. *World Heritage Sites: A Complete Guide to 878 UNESCO World Heritage Sites*, UNESCO Publishing.

Books in Marathi:

कुलकर्णी , शिल्पा, २००९. महाराष्ट्रातील पर्यटन , पुणे, डायमंड प्रकाशन .

गद्रे, प्रभाकर, २००२. महाराष्ट्रातील किल्ले , पुणे, डायमंड प्रकाशन .

घाणेकर, १९९८. प्र. के. महाराष्ट्र स्थल दर्शन, पुणे, स्नेहल प्रकाशन.

देशपांडे, ग.द. २००९. महाराष्ट्रातील किल्ले , पुणे, डायमंड प्रकाशन .

देशमुख, भूषण व दाते, निखिल. २०१८. भारतीय कला आणि संस्कृती , सकाळ प्रकाशन .

जोशी, अतुल, २०११. इको टुरिझम : एक परिचय, नई दिल्ली, हिंदी बुक सेंटर.

जोशी, कुमार, २०१०. भारत के आधुनिक पर्यटन, जयपूर, रावत प्रकाशन.

यादव, राज, २०१३. संपूर्ण भारत के सांस्कृतिक एवं धार्मिक पर्यटन स्थल , नवी दिल्ली , रावत प्रकाशन.

वार्षिक पर्यटन अहवाल, २०१२. पर्यटन मंत्रालय, नई दिल्ली, भारत सरकार.

Research Project (Writing Research Proposal)

Objectives:

1. To understand research as a way of new thinking.
2. To get acquainted with the preparation of research design.
3. To adopt the various steps in the preparation of the research proposal.

□

Course Title	Research Project (Writing Research Proposal)
Course Credits	4
Course Outcomes	After doing research, the learners will be able to: 1. develop the skills and stages in preparation of the research proposal. 2. adopt the method of writing review of literature.

	3. demonstrate the process of writing the hypothesis and limitations of research and bibliography.
	4. start selecting a topic for research
	5. acquire the tools for writing research methodology in the proposal.

Guidelines for Dissertation :

- 1) Each student will start preparing a research proposal under the guidance of a guide.
- 2) Student will find out a topic and availability of primary sources for the topic.
- 3) The student should acquire the knowledge how to write a research proposal.
- 4) The proposal should include the objectives, sources, research methodology, and the limitations of research.
- 5) The proposal should also include review of literature, chapter scheme and bibliography.
- 6) The student should submit hard copy of proposal and make presentation on it.

Evaluation:

Criteria	Marks
1. Dissertation proposal	50
2. Viva Voce	50

Total **100**

Semester IV

Major (Core)

Course Title	Women's History : Theory and Practice
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. explain the various concepts in women's history.
	1. apply the various tools to write women's history.

	2. analyse the various trends in feminism.
	3. discuss the stages within the historiography of women's history as a discipline.
	4. assess the status of women in Indian traditions.
Module 1 (Credit 1) Feminism	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. define the meaning and nature of feminism
	2. explain the Key concepts in feminism
	3. analyse The various trends in feminism.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Origins and Evolution b) Various trends in feminism c) Key concepts in feminism
Module 2 (Credit 1) Women's History	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. differentiate the various stages in Women's History-writing
	2. discuss the women's Biographies and Contributory History
Content Outline	3. analyse the difference between feminist history and gender history
	<ul style="list-style-type: none"> a) Orientalist and nationalist historiography b) Women's Biographies and Contributory History
	c) Feminist history and Gender history
Module 3 (Credit 1) Sources	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. learn the various sources of women's History.
	2. assess the importance of sacred and non-sacred sources

	of women's history.
	3. Differentiate between conventional and unconventional sources.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Archival: Government files, official reports, Census and Private papers. b) Sacred and non-sacred texts, Epigraphy, Paintings, Photographs and Oral History. c) Diaries, Memoirs, Autobiographies, Fiction, Songs and Folklore.
Module 4 (Credit 1) Women in Indian Tradition	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. assess the status of Indian women in various traditions.
	2. Differentiate the Brahmanical and Non-Brahmanical traditions in Ancient India.
	3. analyse about the women in Islamic Tradition and Bhakti Tradition.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Women in Brahmanical Tradition (Ancient period) b) Women in Non-Brahmanical Tradition (Ancient period): Buddhist and Jain c) Women in Islamic and Bhakti Tradition (Medieval period)

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Assignment on any feminist thinker.
2. Watching and discussion on feminist and popular movies and plays.
3. Reading and assignment on any women's writings.
4. Project writing on books on women's history.

References :

Agrawal, Bina, 1998, Structures of Patriarchy, New Delhi, Kali for Women.

Altekar, A.S., 1962. The Position of Women in Hindu Civilization, Third Edition, Delhi, Motilal Banarsidass.

Bose, Mandakranta, (Ed.) 2000. Faces of the Feminine in Ancient, Medieval and Modern India, New York, Oxford University Press,.

Chakravarti, Uma & Roy, Kumkum, April 30, 1988. 'In Search of our Past : A Review of the Limitations and Possibilities of the Historiography of Women in Early India', Mumbai, Economic and Political Weekly.

Chakravarti, Uma, 2006. Gendering Caste Through a Feminist Lens, Calcutta. Stree.

Desai, Neera, 1957. Women in Modern India, Bombay, Vora and Co.

Engineer, Ashgar Ali (ed.), n.d., The Status of Women in Islam, Bombay, Institute of Islamic Studies.

Humm, Maggie, (ed.), 1972. Feminism: A Reader, London, Harvester Wheat sheaf.

Joshi, Mrunal, 2009. Women in Jainism, Jaipur, Rawat Publications.

Kosambi, Meera, 2007. Crossing Thresholds. Feminist Essays in Social History, Ranikhet, Permanent Black.

Krishnaraj, Maithreyi, n.d., Feminist Concepts(Parts I, II, III)Contributions to Women's Studies, 7, Mumbai, R.C.W.S., S.N.D.T. Women's Uni.

Krishnaraj, Maithreyi, 2005. History through the Gender Lens in Shah, K.K. and Meherjyoti Sangle, (ed.s) Historiography : Past and Present, Jaipur, Rawat Publication, pp. 118-35.

Lerner, Gerda, 1979. The Majority Finds its Past, Mumbai, O.U.P.

Nanda B. R., (ed.), 1979. Indian Women: From Pardah to Modernity, New Delhi, Vikas Publishing House.

Perrot, Michelle (ed.), 1984. Pheasant, Felicia (tr.), Writing Women's History, Oxford, Blackwell.

Ramswamy, Vijaya, 1996. Divinity and Deviance Women in Virasaivism, New Delhi, Oxford University Press.

Ramswamy, Vijaya, 1997, Walking Naked : Women, Society, Spirituality in South India, Shimla, Indian Institute of Advanced Study.

Rege, Sharmila, 2006. Writing Caste / Writing Gender : Narrating Dalit Women's Testimonios, New Delhi, Zubann, an imprint of Kali for Women.

Roy, Kumkum (Ed.) 1996. Women in Early Indian Societies, New Delhi, Manohar.

Roy, Kumkum, 2010. The power of Gender and the Gender of Power. Explorations in Early Indian History, New Delhi, Oxford University Press.

Sangari, Kumkum and Vaid, Sudesh (eds.), 1989. Recasting Women: Essays in Colonial History, New Delhi, Kali for Women.

Shah K. Kirit, 2001. The Problem of Identity : Women in Early Indian Inscriptions, New Delhi, Oxford University Press,.

Shah, K.K, (ed.), 2005. History & Gender, Jaipur, Rawat Publication.

Sharma, Arvind (Ed.) 2002. Women in Indian Religions, New Delhi, Oxford University Press.

Singhi N.K., (ed.), Ideal Ideology and Practice: Studies in Jainism, Jaipur, Printwell Publishers.

Suryakumari, A., 1993, Women's Studies: An Emerging Discipline, New Delhi, Gyan Publishing House.

Talim, M., 1972. Women in Early Buddhist Literature, Mumbai, University of Bombay.

Thapar, Romila, 1999. Sakuntala Texts, Readings, Histories, New Delhi, Kali for Women.

Thomas, P., 1967. Indian Women through the Ages, New York, Asia Publishing House.

Thorner Alice, Krishnaraj Maithreyi (Eds.), 2000, Ideals, Images and Real Lives : Women in Literature and History, Delhi, Orient Longman.

Tong, Rosemerie, 1992. Feminist thought: A Comprehensive Introduction (Reprint), London, Routledge.

Books in Marathi :

खांडगे(.संपा) मंदा व इतर ,, २००२. स्त्री साहित्याचा मागोवा १ खंड : ते ३, पुणे, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ.

खांडगे, मंदा व इतर ,(संपा)२००२. भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा ,२ व १ खंड : पुणे, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ .

गुंडी, नीलिमा (संपा.), २०१०. स्त्रीमिती : निवडक 'मिळून साऱ्याजणी', मौज प्रकाशन गृह, मुंबई.

गणोरकर, प्रभा व इतर (.संपा), २००१. वाङ्मयीन संज्ञासंकल्पना कोश-, मुंबई, ग भटकळ .रा . फाउंडेशन.

बोर्डे-खडसे, सुनीता, २०१०. ऐतिहासिक परीप्रेक्ष्यातील स्त्रिया, पुणे, शुभम पब्लिकेशन,

पवार ,मीनाक्षी ,मून ,उर्मिला ,१९८९. *आम्हीही इतिहास घडवला आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा :*
,सहभागमुंबई, स्त्री उवाच प्रकाशन .

मुळे, अंजली, २०००. निःशब्दता ओलांडताना : मौखिक कथा कार्यशाळेतील स्त्रियांची संपादित
मनोगतं, मुंबई, स्पॅरो.

बोव्हुआर, सिमोन द, (अनु. गोखले, करुणा), २०१०. *द सेकंड सेक्स*, पुणे, पद्मगंधा प्रकाशन.

भवाळकर, तारा, १९९४. स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर : मराठी संत कवयित्रींची मुक्तिसंकल्पना आणि
स्त्रीमुक्ती, पुणे, श्री विद्या प्रकाशन.

वांबूरकर, जास्वंदी, २०१४. इतिहासातील नवे प्रवाह, पुणे, डायमंड प्रकाशन.

वांबूरकर, जास्वंदी, २०१४. 'स्त्रियांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास व लिंगभाव इतिहास,' समाविष्ट
भागवत, वंदना व इतर (संपा.), संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे सम-कालीन चर्चाविश्व, मुंबई,
शब्द पब्लिकेशन, पृ. २१९-२३२.

वांबूरकर, जास्वंदी, २०२२. इतिहास, स्त्रीविषयक वास्तव आणि विभावरी शिरूरकर, पुणे, सुनिधी
प्रकाशन.

Books in Hindi:

खुराना और चोपड़ा , २०२० भारतीय इतिहास मे महिलाएं ., आगरा, लक्ष्मी नारायण अग्रवाल
प्रकाशन.

कुमार, राधा, २०११. स्त्री संघर्ष का इतिहास, दिल्ली, वाणी प्रकाशन.

त्यागीरस्तोगी-, २०१९. भारतीय इतिहास मे महिलाएं,जयपुर, संजीव प्रकाशन.

वरे एस., एल., २०१८. भारतीय इतिहास मे नारी, भोपाल, कैलाश पुस्तक सदन.

शर्मा.डी .पी ., २०१७. महिला सशक्तिकरण और नारीवाद, जयपुर, रावत बुक्स पब्लिकेशन .

सिंहऔर जनमेजय .एन .वी ., २०१२. नारीवाद, जयपुर, रावत बुक्स पब्लिकेशन.

Major (Core)

Course Title	Economic History of Modern India (1764 C.E.-1947 C.E.)
Course Credits	4
Course Outcomes	<p>After going through the course, learners will be able to</p> <p>1. identify the various types of sources and their importance in constructing History of Modern India.</p> <p>2. describe the nature of colonial rule, various economic policies and influences upon Indian rural society.</p> <p>4. assess the nature of transformation in urban society.</p> <p>4. criticize the indigenous responses to colonial rule.</p>
Module 1 (Credit 1)	Sources and Approaches
Learning Outcomes	<p>After learning the module, learners will be able to</p> <p>1. recognize the various types of historical sources.</p> <p>2. compare and analyse approaches of different schools of thought.</p>
Content Outline	<p>a) Sources: Archival records and periodicals</p> <p>b) Literary sources and oral History</p> <p>c) Different schools of thought</p>
Module 2 (Credit 1)	Rural Economy
Learning Outcomes	<p>After learning the module, learners will be able to</p> <p>1. evaluate the changes in the economic conditions in rural India.</p> <p>2. critically analyse the impact of British rule on the Indian handicrafts</p>
Content Outline	<p>a) Land Revenue Settlements and famines</p> <p>b) Commercialization of agriculture</p> <p>c) Handicrafts and deindustrialization</p>
Module 3 (Credit 1)	Urban Economy
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to

	1. state the changes in the urban economy and describe the various urban centers.
	2. clarify the development and impact of transport and communication on Indian urban life.
Content Outline	a) Industrial Evolution and growth b) Rise of Urban centers c) Transport and Communication
Module 4 (Credit 1) Resistance to Colonial rule	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. analyse the contribution and impact of peasant, tribal and labour movements on the modern Indian history.
	2. clarify about the concept of economic nationalism and its impact on Indian society.
Content Outline	a) Peasant and Tribal movements b) Growth of Economic Nationalism c) Rise and Growth of Labour movement

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE) 50 Marks

1. Project work on various movements.
2. Book or article review of economic thoughts of Indian Economist eg. M. G. Ranade, Dadabhai Nauroji, M. K. Gandhi.
3. Prepare Research paper on various urban centres and industrial growth in Modern India.
4. Study tour at archives, art exhibitions, libraries and report writing.

References:

Aloysius, 1997. Nationalism without Nation, Delhi, Oxford University Press.

Banerjee, Anil Chandra, 1992. The New History of Modern India, New Delhi, K.P. Bagchi and Company.

Bayly, C. A., 1987. Indian Society and the making of the British Empire, New Cambridge History of India, Cambridge University Press.

Bhatia, B. M., 1963. Famines In India: A Study In Some Aspects Of The Economic History of India, 1860-1945, Bombay, Asia Publishing House.

- Chandra, Bipan, 1991. Rise and Growth of Economic Nationalism in India, Delhi, P. P. H.
- Chandra, Bipan, and et.al., 1996. India's Struggle for Independence 1857-1947, Delhi, Penguin.
- Chandra, Chandra, 1981. Nationalism and Colonialism in Modern India, New Delhi, Orient Longman.
- Desai, A. R., 1981, Peasant struggle in India, New Delhi, Oxford University Press.
- Desai, A. R, 1984. Social Background of Indian Nationalism, Mumbai, Popular Prakashan.
- Desai, A. R, 1998. Recent Trends in Indian Nationalism, Reprint, Mumbai, Popular Prakashan.
- Dutt, R. C, 1980. Economic History of India, 2 Vols, New Delhi, Government of India Publication Division, Reprint.
- Dutt, R. C., 1979. India Today, Kolkata, Manisha Granthalaya.
- Dutt, R. Palme, 1976. The Economic History of India, Vol. II (In The Victorian Age 1837-1900), Publication Division, Government of India, Delhi, Third Reprint of the First Edition.
- Gadgil, D. R. 1973. The Industrial Evolution Of India in Recent Times 1860-1939, New Delhi, Oxford University Press, 5th Edition.
- Gopal, S., 1965. British Policy in India, Cambridge University Press.
- Guha, Ranjit and Spivak, Gayatri (eds.), 1983. Selected Subaltern Studies,(eds.), Delhi, Oxford University Press.
- Guha, Ranjit, 1983. Elementary Aspects of Peasant Insurgency in Colonial India, New Delhi, Oxford University Press.
- Kumar Dharma and (ed.), 1984. The Cambridge Economic History of India. Vol.II, C 1757 to C 1970 , Cambridge, Cambridge University Press.
- Majumdar, R. C. (ed.), 1981. The History and Culture of the Indian People, Bharatiya Vidya Bhavan, British Paramountcy and Indian Renaissance, Vol. Ten, Par. I-II, Bombay, Bharatiya Vidya Bhavan.
- Raghaviah V, 1971. Tribal Revolts, Andhra Rashtra Adimajati Sevak Sangh.
- Rao Shiva,1972. India's Freedom Movement,New Delhi, Orient Longman Ltd.
- Raychaudhuri, Tapan and Habib Irfan (eds.), 1984. Cambridge Economic History of India, Delhi, Vol. I, S. Chand.
- Sarkar, Sumit, 1984. Modern India, 1885-1947, New Delhi, Macmillan India Ltd..
- Sarkar, Sumit, 1997. Writing Social History, New Delhi, Oxford University Press.
- Sen S.P.,1979. Sources of the History of India,Calcutta, Dr.S.P.Sen.

Schumpeter, J, 1951. Imperialism and Social Classes, New York, Augustus M. Kelley Inc.

Sharma, G. S, 1982. Labour Movement in India, 3rd ed. Bombay.

Spear, Percival, 1981. The Oxford History of Modern India, 1740-1947, Reprint, New Delhi, Oxford University Press.

Tara, Chand, 1983. History of the Freedom Movement in India, and Habib Irfan(eds.),Vol. I and II, New Delhi, Publication Division, Govt. of India.

Stephen Fuchs, 1977. The Aboriginal Tribes of India, Macmillan India.

Books in Marathi:

आचार्य धनंजय, २००६. भारताचा इतिहास(१५२६ -१९४७), नागपूर, श्री साईनाथ प्रकाशन .

कोलारकर, श. गो, २००४. आधुनिक भारत (१७६०-१९५०), नागपूर, श्री मंगेश प्रकाशन.

कदम, य. ना., २००५. आधुनिक भारत (१८५७-१९६४), कोल्हापूर, फडके प्रकाशन.

कीर, धनंजय, १९६८. महात्मा ज्योतिबा फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक, मुंबई, पॉप्युलर प्रकाशन.

कीर, धनंजय, २००१. राजश्री शाहू छत्रपती, मुंबई, पॉप्युलर प्रकाशन.

खोबरेकर, वि. गो., १९९४, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे , मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.

जावडेकर, आचार्य, १९७९. आधुनिक भारत, पुणे, कॉन्टिनेंटल प्रकाशन.

दीक्षित, राजा, २००२. ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत, नाशिक, य. च. मुक्त विद्यापीठ.

पंडित, नलिनी, १९७२. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास. पुणे, मॉडर्न बुक डेपो.

मार्डीकर, मदन, १९९८. आधुनिक भारताचा इतिहास (१९१८-१९७५), औरंगाबाद, विद्या बुक्स प्रकाशन.

वैद्य, सुमन, कोठेकर शांता , २००४. आधुनिक भारताचा इतिहास (१७५७-१८५७), नागपूर, श्री साईनाथ प्रकाशन

वैद्य, सुमन, कोठेकर शांता , २००४. आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९२०), नागपूर, श्री साईनाथ प्रकाशन.

वैद्य सुमन , कोठेकर शांता , २००४. आधुनिक भारताचा इतिहास (१९२०-१९४७), नागपूर, श्री साईनाथ प्रकाशन.

शाह घनश्याम, २०१७. भारतातील सामाजिक चळवळी, पुणे, के . सागर पब्लिकेशन .

Books in Hindi:

गोहित, राजीव कुमार, २०१४, आधुनिक भारत का इतिहास, दिल्ली, रजत पब्लिकेशन.

ग्रोवर, बी, एल., १९९५. आधुनिक भारत का इतिहास, दिल्ली एस. चंद.एण्ड कंपनी लिमिटेड.

चंद्र, बिपिन, १९८७. भारत का स्वतंत्रता संघर्ष , दिल्ली विश्व विद्यालय , हिंदी माध्यम कार्यालय निदेशालय.

चंद्र बिपिन, २०१९, आधुनिक भारत, प्रयागराज, अनामिका पब्लिकेशन.

पाण्डेय धनपति, १९९५. आधुनिक भारत का इतिहास, दिल्ली, मोतीलाल बनारसी दास प्रकाशन.

भट्टाचार्य सब्यसाची , २०१५. आधुनिक भारत का आर्थिक इतिहास (१८५०-१९४७), दिल्ली, राज कमल प्रकाशन.

माथुर एल. पी., २०००. आधुनिक भारत का आर्थिक इतिहास, जयपुर, पब्लिकेशन स्कीम.

मित्तल सतिशचन्द्र, २००३. आधुनिक भारत, नई दिल्ली, राजकमल प्रकाशन.

सरकार सुमित, २००१, आधुनिक भारत, नई दिल्ली, राजकमल प्रकाशन.

सिन्हा मनोज, २०१२. समकालीन भारत एक परिचय, नई दिल्ली, ओरियंट प्रकाशन.

शुक्ल रामलखन १९८७. आधुनिक भारत का इतिहास , दिल्ली, हिन्दी माध्यम कार्यान्वयन निदेशालय दिल्ली.

चटर्जी अशोक कुमार, २००४. भारत का आर्थिक इतिहास, लखनऊ, उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान.

Major Core

Course Title	History of Contemporary World (1946-2010)
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. describe the developments in the world after Second World War.
	2. analyze the role of international organizations in contemporary world politics.
	3. evaluate the impact of cold war on world politics.
	4. discuss the events of world in the last decade.
Module 1 (Credit 1) Post World War	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. compare the nationalist movements in Asia and Africa and decolonization.
	2. analyze the Communist revolution in China and its impact on world politics.
	3. explain the role of UNO in world politics.
Content Outline	a) Nationalist movements in Asia and Africa and decolonization b) Communist Revolution in China and its impact on World Politics c) UNO in World Politics: Its strength and limitations: Palestine, Kashmir
Module 2 (Credit 1) Cold War and its Impact	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to

	1. asses nature of Cold War in Cuba, Korea, Vietnam.
	2. analyse the military pacts and treaties with Non-Aligned Movement.
	3. evaluate Oil Politics at the International level.
Content Outline	a) Ideological and Political basis of Cold War: (Korea, Vietnam and Cuba and military pacts) b) Non-Aligned Movement c) Oil Politics
Module 3 (Credit 1) Social Movements	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. assess the contribution of Martin Luther King Jr. and the Civil Rights Movement.
	2. evaluate the concept and development of Apartheid.
	3. analyse the Feminist movements in the world.
Content Outline	a)The Civil Rights Movement and anti-Apartheid b)Feminist Movements c)Islamic revolution in Iran
Module 4 (Credit 1) Towards 21st Century	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. analyse the impact of Cold War in Berlin and USSR.
	2. examine the thought to change the World political Order.
	3. discuss on the impact of Globalization with reference to La Bia Campesino
Content Outline	a)Fall of the Berlin Wall, Disintegration of the Soviet Union:Causes and impact b)The Unipolar World System c)Globalization and its Impact; La Bia Campesino

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Interactive Group Discussion

2. Assignments on communist revolution in China and disintegration of Soviet Union
3. Seminar on feminist movements
4. Prepare a project on oil politics.
5. Debates of civil rights movements and Apartheid.

References:

Aleksandr, Fursenko and Timothy Naftali, 1997. 'One Hell of a Gamble': The Secret History of the Cuban Missile Crisis, London, John Murray.

Boyer, Paul S. (ed.), 2001. The Oxford Companion to United States History, New York, OUP.

Carr, E. H., 1985. International Relations between the two World Wars, Macmillan, Palgrave.

Cornwell, R. D., 1969. World History in the Twentieth Century, Longmans, Gordon.

Croff, Richard, Moses, Walfer, Terry Janice, Jiu-Hwa Upshur, 1983. The Twentieth Century: A Brief Global History, New York, Moses, Walfer, John Wiley and Sons.

Davies, H. A., 1968. An Outline History of the World, (Fifth Edition) New Delhi, Oxford University Press.

Dobb, Maurice, 1974. Studies in the Development of Capitalism, Intl. Pub. Co.,

Fay, S. B., 1991. Origins of the World War, New York,.

Garraty, John A. and Gay, Peter (eds.), 1986. The Columbia History of the World, New York, Sixth Dorset Press, Printing, Harpeg and Row.

Gokhale, B. K., 1982. History of Modern World, Bombay, Himalaya Publishing House.

Gottschalk, L., 1954. The Transformation of Modern Europe, Scott, Foresman & Co.

Grant, A. J. and Temperley, H., 1952. Europe in the 19th and 20th Centuries, London, Longmans Green and Co.

Hane, Mikiso, 1986. Modern Japan : A Historical Survey, Westview,.

Hayes, Carlton J.H., 1970. Contemporary Europe Since 1870, (Revised ed.), New York, Macmillan.

Hays, Carlton J. H. and Parkar, Thomas Moon and Wayland, John W., 1944. World History, New York, Macmillan Co.,

Hazen, Charles Downer, 1956. Modern Europe Up to 1945, Delhi , S. Chand & Co.

Herring, George C., 2001. America's Longest War: The United States and Vietnam, 1950-1975, New York, McGraw Hill.

Hobsbawm, E. J., 1970. Nation and Nationalism since 1780: Programme, Myth, Reality, Cambridge, Cambridge University Press.

John Lewis, Gaddis, 1997. We Now Know, Rethinking the Cold War History, OUP.

Joll, James, 1973. Europe Since 1870, Har – Row.

Ketelbey, C. A., 1973. History of Modern Times for 1789, (Revised Fifth Edition), Calcutta, Oxford University Press.

Kochan, Lionel, 1970. The Russian Revolution, Rupert Hart Davis, London, Educational Publication.

Landman, J. Henry and Herbert, Wender, 1959. World Since 1914 (Revised Tenth Ed.), Barnes and Noble.

Langsam, W. C., 1954. The World Since 1919, Seventh edition, New York, The Macmillan.

Longer, W. L., 1951. Diplomacy of Imperialism , The Shifting Balance of World force, (1898-1945) New York.

Lorenz Luthi, 2008. The Sino-Soviet Split: Cold War in the Communist World, Princeton: Princeton University Press.

Mahmood, Mamdani, 2005. Good Muslim, Bad Muslim, Permanent Black.

Melvin Lefler, 2007. For the Soul of Mankind, The United States, The Soviet Union and the Cold War, Bonus Publishers,.

Michael, Howard M., 2006. The Oxford History of the Twentieth Century, USA, Oxford University Press.

Odd Arne, Westad, 2007. The Global Cold War, Third World Interventions and the Making of Our Times, CUP.

Palmer, R. R. & Colton, Joel, 1964. History of the Modern World, London, Princeton and Yale University.

Pearson, George, 1962. Towards one World, Cambridge, Cambridge University Press.

Rao, B. V., 1988. World History, New Delhi, Sterling.

Raymon, Garthoff, 1994. The Great Transition: American Soviet Relations and the End of the Cold War, Washington, Brookings.

Roberts, J. M., 2004. Twentieth Century: The History of the World, 1901 to 2000, (Paperback), U.S.A , Penguin.

Roberts, J.M., 1993. History of the World, New York, OUP.

Rodney, Hilton, 1976. Transition from Feudalism to Capitalism, Routledge Chapman & Hall.

Roth, J. J. (ed.), 1967. World War I: A Turning Point in Modern History, McGraw.

Smith, Joseph, 1989. The Cold War: 1945 - 1965, Cambridge, Blackwell Publishing House.

Snyder, L. L., 1979. The World in Twentieth Century, Melbourne, Krieger.

Taylor, A.J.P., 1963. The First World War: An Illustrated History, London, Harnish Hamilton.

Taylor, A.J.P., 1977. The Struggle for Mastery in Europe, London, OUP.

Thomson, David, 1968. World History, 1914-1968, Oxford.

Tony, Judt, 2006. Post War: A History of Europe since 1945, Penguin,

Vladislav, Zubok, 2007. A Failed Empire: The Soviet Union and the Cold War From Stalin to Gorbachev, Chapel Hill, University of North Carolina Press.

Weech, W. N., 1961. History of the World, (Third Edition), Bombay, Asia Publishing House.

William, R. Keylor, 1996. The Twentieth Century World: An International History, (3rd edition), New York, OUP.

Wm. Roger Louis, 1998. The British Empire, New York, OUP.

Wood, Anthony, 1983. History of Europe, 1815-1960, Longman.

Books in Marathi:

गायकवाड आर. डी., २००८. आधुनिक जगाचा इतिहास (१९२०-१९७५), भाग २ , नागपूर, मंगेश प्रकाशन.

पवार, जयसिंग, १९८१. आधुनिक जगाचा सांस्कृतिक इतिहास, कोल्हापूर, अरुंधती प्रकाशन.

Book in Hindi:

गुप्त माणिक लाल, २००१. विश्व का इतिहास, प्राचीन, मध्यकालीन, आधुनिक, नई दिल्ली, अटलांटिक.

दीक्षित जे. एन. २००५. भारत कि विदेश नीती और आतंकवाद, नई दिल्ली, ज्ञान पब्लिशिंग हाऊस.

देव, अर्जुन, इंदिरा अर्जुन देव, २०११. समकालीन विश्व का इतिहास १८९०-२००८, नई दिल्ली, ओरिएंट ब्लॅक स्वान.

शर्मा, रामशरण और किशनकुमार, मंडल, २०२०. विश्व इतिहास कि भूमिका, नई दिल्ली, राजकमल प्रकाशन.

Major (Elective)

Course Title	History of Ancient World Civilizations
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. describe the origins and multi-faceted variety of various civilizations in the ancient world
	2. compare the chief features of ancient civilizations of Asia, the Americas, Europe and Egypt
	3. demonstrate an awareness of the accomplishments and legacy of ancient world civilizations
	4. introspect on the meaning of the concepts of 'culture' and 'civilization'
Module 1 (Credit 1)	Understanding the Beginnings
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. recognize the conditions that led to the birth of various civilizations in the ancient world
	2. define the concepts of culture and civilization
Content Outline	a) Concept of World Civilizations b) Pre-history c) Coming of agriculture and early beginnings of settled life
Module 2 (Credit 1)	Ancient Civilizations of Asia
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. recognize the chief features of civilizations in Asia
	2. examine the legacy and achievements of Asian civilizations

Content Outline	a) Civilizations of the fertile crescent-Mesopotamia & Sumer b) Persia c) China
Module 3 (Credit 1) Egyptian and Greco-Roman Civilizations	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. recognize the chief features of civilizations of Egypt, Greece & Rome
	2. examine the legacy and achievements of Greco-Roman and Egyptian civilizations
Content Outline	a) Egyptian Civilization b) Greek Civilization c) Roman Civilization
Module 4 (Credit 1) Ancient Americas	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. recognize the chief features of civilizations in the Americas
	2. examine the legacy and achievements of the ancient Americans
Content Outline	a) Andean Civilization b) Olmec of Mesoamerica c) Chavin Civilizations

Please remember to focus on the polity, Socio-Economic and Cultural Aspects, Religion, Literature, Art and Architecture, Science and Technology of all ancient world civilizations.

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Oral presentations on key historical figures from the ancient world.
2. Visit to museums/ view digital exhibits on art of the ancient world followed by writing short essays.
3. Creating charts, maps and chronologies of various civilizations of the ancient world.
4. Write essays/ short pieces comparing key elements of two/more ancient civilizations.

References:

Allchin, B. R., 1997. *Origin of a Civilisation: The Prehistory and Early Archaeology of South Asia*, London

Andrews, Anthony, 1971. *Greek Society*, Penguin.

Braudel, Ferdinand, 1995. *A History of Civilizations*, Penguin.

Burns, Edward M., Ralph, Phillip L., *World Civilizations, Volumes A, B, C*

Cameron, Kenneth Neill, 2009. *Humanity and Society A World History*, Aakar books for South Asia (First published 1973)

Kenneth, Clark, 1969. *Civilization*, Penguin.

Coe, D. Michael, 1992. *Breaking the Maya Code*, Penguin

Davies H.A., 2007. *An Outline History of the World*, Schauffler Press.

Fair Bank, J.K., 1992. *China*, London.

Harrison, J. B., Sullivan, R.E., 1994. *A Short History of Western Civilization, Volumes I and II*, McGraw-Hill.

Henderson, Peter V. N., 2013. *The Course of Andean History*, University of New Mexico Press.

Higgins, M. D., 2023. *The Seven Wonders of the Ancient World: Science, Engineering and Technology*. Oxford University Press.

Katz Friedrich, 2001. *The Ancient American Civilizations*, Orion Publishing Group.

Lucas, H.S., 1943. *A Short History of Civilization*, McGraw-Hill.

Miles, M.M. (ed.), 2016. *A Companion to Greek Architecture*, Oxford.

Nehru, Jawaharlal, 2004. *Glimpses of World History*, India, Penguin.

Palagia, Olga, 2015. "The Functions of Greek Art," in C. Marconi (ed.), *The Oxford Handbook of Greek and Roman Art and Architecture*, Oxford.

Park, Yumi, 2012. *Mirrors of Clay: Reflections of Ancient Andean Life in Ceramics from the Sam Olden Collection*, Jackson State University.

Perry, Ellen E., 2015. 'Human Interactions with Statues', in Elise A. Friedland, Melanie Grunow Sobocinski, and Elaine K. Gazda (eds), *The Oxford Handbook of Roman Sculpture*, Oxford.

Rao, B.V., 2012. *World History*, Sterling Publishers Pvt. Ltd.

Scarre, Christian, 1995. *Past Worlds: "Times" Atlas of Archaeology*, Random House.

Stearns, N. Peter, Michael B. Adas, Stuart B. Schwartz, Marc Jason Gilbert, 2010. *World Civilizations: The Global Experience*, Pearson

Swain, J.E., 1948. A History of World Civilization, 2nd ed., The McGraw Hill Book Company Inc.

Teeter, E., 1994. Egyptian Art. *Art Institute of Chicago Museum Studies*, 20(1), 15–31.

Weech, W.N., 1965. History of the World, Odhams.

Wenke, Robert, 1980. Pattern in Prehistory, Oxford.

Resources and databases of relevant museum collections

1. British Museum, London: <https://www.britishmuseum.org/collection>
2. Musee du Louvre, Paris: <https://collections.louvre.fr/en/>
<https://collections.louvre.fr/en/ark:/53355/cl010252531>
3. Metropolitan Museum of Art, New York: <https://www.metmuseum.org/art/collection>
4. Acropolis Museum, Athens: <https://www.theacropolismuseum.gr/en/explore-collections>
5. National Archaeological Museum, Athens [Collections - National Archaeological Museum \(namuseum.gr\)](https://www.namuseum.gr)
6. Benaki Museum, Athens [Prehistoric, Ancient Greek and Roman Art - Benaki Museum](https://www.benaki.gr/en/Prehistoric-Ancient-Greek-and-Roman-Art-Benaki-Museum)
7. Egyptian Museum, Turin: <https://collezioni.museoegizio.it/>

Books in Marathi:

सुशील मेंसन, २०२१. 'क्विलयोपैट्रा व प्राचीन इजिप्त', मराठी सुशील.

गो. स. सरदेसाई. 'ग्रीस देशाचा संक्षिप्त इतिहास', दामोदर सावळाराम आणि मंडळी, १९०८.

सुप्रिया सहस्त्रबुद्धे. २०१८. 'ग्रीकपुराण - कथा, महाकाव्य, शोकात्मिका', रोहन प्रकाशन,

सन त्झू, द आर्ट ऑफ वॉर (युद्धाची कला), २०२१. अनुवाद: प्रमोद शेजवलकर, फीगरप्रिंट

पब्लिशिंग.

Books in Hindi:

डॉ. राधेश्याम सिंह, २०२२. 'प्राचीन विश्व की सभ्यताएँ - एक मूल्यांकन', आर्या पब्लिकेशन.

डॉ. राय गोविंद चंद्र, २०२१. 'विश्व-सभ्यताओं का इतिहास', भारतीय विद्या प्रकाशन.

पाण्डेय, आर.एन ., २०२२. प्राचीन विश्व की सभ्यताएँ, प्रयागराज, प्रयाग पुस्तक भवन.

नागोरी, एस.एल ., २०१५. विश्व की प्राचीन सभ्यताएँ, दिल्ली, श्री सरस्वती सदन.

गोयल, श्रीराम, २०२०. विश्व की प्राचीन सभ्यताएँ, वाराणसी , विश्व विद्यालय प्रकाशन.

महतो, शंभू कुमार, २०१९. विश्व की प्राचीन सभ्यताओं का इतिहास, दिल्ली, खामा पब्लिसर .

मिश्रा, सतीश और यादव दायराम, २०१२. विश्व की प्राचीन सभ्यताएँ, दिल्ली, श्री. नटराज प्रकाशन .

Major (Elective)

Course Title	History of Tribal Culture in Maharashtra
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. explain the tribal customs and culture in Maharashtra.
	2. analyze the different factors contributing to cultural change in tribal society.
	3. appreciate tribal literature as a form of artistic expression and cultural documentation.
	4. explore strategies for preserving traditional artistic practices.
Module 1 (Credit 1)	Tribal Meaning, Concept and Customs
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. describe the meaning, definition and characteristics of tribe.
	2. analyse and conceptualize various tribal customs.
Content Outline	a. Meaning, definition and characteristics of tribe
	b. Concept of tribe from various perspective; British perspective, Indian perspective, tribal's own perspective
	c. Tribal customs and practices
Module 2 (Credit 1)	Factors of Cultural change in the Tribes
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. analyse traditional factors of change in tribal culture
	2. evaluate the impact of modernisation on tribal culture
Content Outline	a) Tribal culture: Persistence and change

	b) Impact of Sanskritisation, assimilation and colonisation
	c) Impact of modernization: Christianity, urbanization and industrialization
Module 3 (Credit 1) Tribal Language and Literature	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. examine the efforts to revitalize and promote the use of language, script and literature.
	2. discuss the historical development of prose literature.
Content Outline	a) Language and script: origin and development of tribal script in Maharashtra; <i>Gondi</i> and <i>Bhil</i>
	b) Forms of literature: folklore, myths, tales, oral tradition
	c) Development of prose literature: story, drama, novel
Module 4 (Credit 1) Tribal Fine and Performing Art	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. describe the cultural significance of tribal painting and dance.
	2. critique the cultural context of tribal musical instrument.
Content Outline	a) Painting and craft: Warli, <i>Bhitichitre</i> (murals), Bamboo art, wood craft
	b) Tribal dance: Tarpa dance, rela dance, Dandar, Tipari dance
	c) Tribal musical instrument: Pavari, Sanae, Sambal, Ghangali
	d) and Dholaki

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Writing Assignments on tribal literature.
2. Visit various tribal villages, museum and tribal institute and write report on it.
3. Assignment on tribal culture and festivals.
4. Project and presentation on any theme of your choice.

References:

Abbi Anvita (Ed.), 2017. Unwritten Languages of India, Sahitya Akademi, New Delhi

Abbi Anvita (Ed.) 2018. Route to Oral Literature, Sahitya Akademi, New Delhi.

Beteille, A, 1977. The Definition of Tribe. In R., Thapar (Ed.). Tribe, Caste, and Religion in India (pp.7-14), Meerut: MacMillan.

Beteille, A , 1991. Chapter-3, The concept of tribe with special reference to India (pp. 57-78). Society and Politics in India: Essays in a Comparative Perspective. London: The Athlone Press.

Bhattacharya, Dilip, 1999. Musical instruments of tribal India, Manas Publications, New Delhi.

Dubre, Wilhem, 1975, Religion in Primitive Cultures, The Hague: Mouton & Co.

Elwin, Verrier, 1955, Religion of Indian Tribe, Bombay, Oxford University Press.

Leonard. Adam, 1949, Primitive Art, London: Cassell.

Jadhav Kishor, 2000, Folklore and Its Motifs in Tribal Literature, Delhi, Manas Publications.

Jain P.C., 2009, Folk and Tribal arts, Academy of Fine Arts & Literature 4/6, Siri Fort Institutional Area, New Delhi.

Mahapatra, S. 1992. Unending Rhythms, Oral Poetry of Indian Tribes, New Delhi, Oxford University Press.

Majumdar, Dharendra Nath, 1937. Tribe in transition: A study in Culture pattern, London: Longmans Green & Co..

Mann Rann singh, Mann k., 1989. Tribal Cultures and Change, Mittal Publication.

Prasad Onkar, Santal Music, Tribal Studies of India Series T115. New Delhi, Inter-India Publications, Sah, D.C.

Sisodia, Yatindra Singh, (ed.) 2004. Tribal Issue In India, New Delhi, Rawat Publication.

Vidyarthi, L.P. and Rai, B.K., 1976. The Tribal Culture of India, New Delhi, Concept Publishing Company.

Books in Marathi:

काळे, अमर, २०१६. मराठी आदिवासी साहित्य, कोल्हापूर, निर्मिती संवाद.

कुरे, रमेश शिंदे, मालती, २०१३. (संपा), आदिवासी साहित्य विविध आयाम, कानपूर, विकास प्रकाशन.

कुलकर्णी सौनक, २००९. महाराष्ट्रातील आदिवासी, पुणे, डायमंड पब्लिकेशन.

गारे, गोविंद, २००२. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, पुणे, कॉन्टीनेटल प्रकाशन.

गवारी, विलास, २०२३. वासाहतिक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव, पुणे, हरिती प्रकाशन.

गावीत, विजयकुमार (संकल्पना). प्रकाशन वर्ष अनुपलब्ध. आदिवासींचे अंतरंग. मुंबई. महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग.

टेटे, वंदना, २०१३. आदिवासी साहित्यपरंपरा और प्रयोजन :, प्यारा, केरकेडा फाउंडेशन.

मडावी, शेषराव, २०११. गोंडवानाचा सांस्कृतिक इतिहास, वर्धा, सुधीर प्रकाशन.

वळवी, दीपककुमार, २०२२. आदिवासी लोककथा संकल्प आणि स्वरूप, कोल्हापूर, स्वच्छंद प्रकाशन.

साळुंके, संजय, २००२. गोंड, औरंगाबाद, साकेत प्रकाशन.

Books in Hindi:

कंगाली, मोतीरावण, २०११. गोंडो का मुल निवास स्थळ परिचय, नागपूर, चंद्रलेखा कंगाली.

चौरै, नारायण, १९९४, आदिवासियो के घोटूल, नागपूर, विश्वभारती प्रकाशन.

जगदलपुरी लाला, २०००. बस्तर: इतिहास एवं संस्कृती, भोपाल, मध्यप्रदेश हिन्दी ग्रन्थ अकादमी.

यादव, नकूल सिंह, २०१९. आदिवासी संगीत एवं परंपरा, नई दिल्ली, रावत प्रकाशन.

PG 3.5 Major (Elective)

Course Title	Debates in Indian History
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to 1. analyse the various and contradictory view points in Indian history. 2. equip themselves to assess various events from different view points. 3. comprehend the process of reconstructing history through reading and reinterpreting sources. 4. build the ability of critical thinking .
Module 1 (Credit 1) Debates in Ancient Indian history	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to 1. discuss how history-writing is shaped in the larger socio-political context of the time. 2. differentiate how various historians have done different Periodization of Indian history.

	3. Analyse the various theories about the Aryans.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Study of various Schools of Historiography in India b) Periodization of Indian history c) Aryan Theory
Module 2 (Credit 1) Debates in Early Medieval Indian History	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. discuss how ideology plays role in the interpretation of history.
	2. examine the nature of feudalism in West and India.
	3. assess the various view-points about feudalism in India.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) The myth of the golden age b) Feudalism in West and India: An overview c) Interpretation of the Marxist school about Feudalism
Module 3 (Credit 1) Debates in Medieval Indian History	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. Estimate the various view -points about Mughal rulers.
	2. comprehend the 18 th century debate.
	3. appraise how new sources played a role in viewing 18 th century from a new perspective.
Content Outline	<ul style="list-style-type: none"> a) Debates about Mughal rulers: myths and reality b) 18th century Debate c) Dark Age: An interpretation over patronage, economic change and art
Module 4 (Credit 1) Debates in Modern Indian History	
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to

	1. differentiate among various schools of interpretations on the nature of the revolt of 1857.
	2. assess the various approaches on the drain theory.
	3. learn the various forces in shaping communalism and leading to the Partition and debates over them.
Content Outline	a) Revolt of 1857: Various Interpretations b) Drain theory: Various approaches c) Communalism, Two-Nation Theory and Partition of India

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Project on the writings of the Orientalist and nationalist writings on the Aryan race.
2. Presentations on the various writings on the myth of the golden age.
3. Study and presentation of various schools such as imperialist, nationalist and Marxist, subaltern and gender on the revolt of 1857.
4. Project writing on communalism and partition of India.
5. Screening of movies projecting the caste, class and gender aspect of communalism such as Pinjar, Bhag Milkha Bhag.
6. Study of various writings such as Dadabhai Naoroji, M.G. Ranade and R.C. Dutt about the economic drain in colonial times.

References :

- Ahmed, Farooqui Salma, 2011. A Comprehensive History of Medieval India, Delhi. Pearson.
- Alavi, Seema (ed.), 2002. *The Eighteenth Century in India*, New Delhi, Oxford University Press.
- Bayly, C. A., 1988. Rulers, Townsmen and Bazaars North Indian society in the age of British expansion, 1770-1870, Cambridge, Cambridge University Press.
- Chakravarti, Uma & Roy, Kumkum, April 30, 1988. 'In Search of our Past : A Review of the Limitations and Possibilities of the Historiography of Women in Early India', Mumbai, Economic and Political Weekly.
- Champakalakshmi, R., 1996. Trade, Ideology and Urbanisation : South India (B.C. 300-A.D. 1300) Delhi, O.U.P.

Chattopadhyaya, B.D., 1994. *The Making of Early Medieval India*, Oxford University Press.

Chandra, Bipin, 1977. *The Rise and Growth of Economic Nationalism, in Western India: Economic Policies of the Indian National Leadership, 1880-1905*, New Delhi, Peoples Publishing House.

Chandra, Satish, 1986. *The Eighteenth Century in India Its Economy and the Role of the Marathas, the Jats, the Sikhs and the Afghans*, Kolkatta, K. P. Bagchi.

Chandra, Satish, 2008. *History of Medieval India*, Hyderabad. Orient Longman.

Choudhari, S. B. ,1965. *Theories of Indian Mutiny 1857-59*, Calcutta.

Choudhari, S. B., 1979. *English Historical Writings on the Indian Mutiny 1857-59*, Calcutta.

Chattopadhyaya, H. P., 1947. *The Sepoy Mutiny: A Social Study and Analysis*, Calcutta.

Devabhuti, D, 1980. *Bias in Indian History*, D.K. Pub., Delhi.

Habib, Irfan , 2011. *Economic History of Medieval India, 1200-1500, Volume VIII, Part I*, in the series *History of Science , Philosophy and Culture in Indian Civilization*, D. P. Chattopadhyaya (General Editor), Delhi, Pearson.

Habib, Irfan, 2014. *Technology in Medieval India, C. 650 -1750*, *People-s History of India*, Volume 20, New Delhi. Tulika Books.

Goetz, H., 1938. *The Crisis of Indian Civilization in the Eighteenth And Early Nineteenth Centuries The Genesis of Indo-Muslim Civilization*, University of Calcutta.

Marshall, P.J. (ed.), 2003. *The Eighteenth Century in Indian History: Evolution or Revolution?*, New Delhi, OUP.

Mill, James, *The History of British India*, Vols. I & II, Associated Publishing House, New Delhi, 1972 (First Published 1817. The reprint from the 2nd edition of *The History of British India* published in 1820 by Baldwin, Cardock and Joy, London).

Pande, Gyanendra, *The Construction of Communalism in Colonial North India*, Third Edition (Oxford India Perennials) [Paperback].

Pannikar, K. N., 1992. *Communalism in India: History, Politics and Culture*, South Asia Books.

Raychoudhuri, Tapan and Habib, Irfan Habib (eds.), 2004. *The Cambridge Economic History of India*, Volume I, c,1200-c.1750, Hyderabad, Orient Longman, reprint.

Roy, Kaushik, 2012. *Partition of India: Why 1947? (Debates in Indian History)* (Debates in Indian History and Society), Oxford University Press.

Sangari, Kumkum and Vaid, Sudesh (eds.), 1989. *Recasting Women: Essays in Colonial History*, New Delhi, Kali for Women.

Sharma, R. S., 1985. Indian Feudalism c.AD 300-1200, 2nd ed., Delhi, Macmillan, Reprint.

Sharma, R.S., 1987. Urban Decay in India c. AD 300-1000, New Delhi, Munshiram Manoharlal.

Shirgaonkar, Varsha, 2010. Eighteenth Century Deccan: Cultural History of the Peshwas, New Delhi, Aryan Books International.

Sreedharan, E., 2004. A Textbook of Historiography, Hyderabad, Orient Black Swan.

Singh, Upinder, 2009. A History of Ancient and Early Medieval India, Delhi. Pearson Longman.

Singh, Jaswant, 2010. Jinnah: India, Partition, Independence, USA. Oxford University Press.

Thapar, Romila, Chandra, Bipan and Mukhia, Harbans, 1969. Communalism in the Writing of Indian History, Delhi. People's Pub. House.

Thapar, Romila, 2004. Social History of Ancient India: Some Interpretations, Hyderabad. Orient Longman, 1st Pub. 1978.

Thapar, Romila, 2000. The Past and Prejudice, New Delhi, N.B.T., 2000, (1st ed., 1975)

Verma, Tripta, 1994. Karkhanas under the Mughals, Pragati Publications.

Books in Marathi :

कोसंबी, डी. डी., २००६. प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता, पुणे, डायमंड पब्लिकेशन.

चंद्र सतीश, (अनु. र.ना. गायधनी), २००९. मध्ययुगीन भारताचा इतिहास (७५० ते १७६१), पुणे, के. सागर पब्लिकेशन.

चंद्र सतीश, (अनु. पारधी, देशपांडे, मार्डीकर), २०१०. मध्ययुगीन भारताचा इतिहास (७५० ते १७६१), पुणे, के सागर पब्लिकेशन.

दीक्षित, राजा, २००९. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र मध्यमवर्गाचा उदय. पुणे, डायमंड पब्लिकेशन.

थापर, रोमिला, (अनुवाद: रं. ना. गायधनी, वासंती फडके), २००७. द पेंग्विन हिस्ट्री ऑफ अर्ली इंडिया . प्रारंभापासून १३०० पर्यंतचा प्राचीन भारताचा इतिहास, मुंबई, के सागर पब्लिकेशन.

थापर, रोमिला, (अनुवाद: शरावती शिरगावकर), १९८८. अशोक आणि मौर्यांचा जहास, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.

शर्मा, रामशरण (अनुवाद: पंढरीनाथ रानडे), २००६. प्राचीन भारतातील राजकीय विचार आणि संस्था, पुणे, डायमंड पब्लिकेशन.

वांबूरकर, जास्वंदी, २०१४. इतिहासातील नवे प्रवाह, पुणे, डायमंड पब्लिकेशन्स.

Books in Hindi :

इंजिनियर असगर अली, (अनु. सुभाषचंद्र) २००७. भारत में सांप्रदायिकता इतिहास और अनुभव , इलाहाबाद, इतिहास बोध प्रकाशन.

Major Elective

Course Title	History of Sports - Antiquity to the present
Course Credits	4
Course Outcomes	After going through the course, learners will be able to
	1. describe the worldwide development of sports from antiquity to the present
	2. interpret the meaning of sports and its complex roles across cultures
	3. examine the relevance and history of global sporting institutions
	4. think creatively and critically about sports' impact on and relationship with mass culture
Module 1 (Credit 1)	Games and Sports in the Ancient World
Learning Outcomes	After learning the module, learners will be able to
	1. identify how games were conceived in the ancient world
	2. describe the myriad games played in western and non-western ancient worlds
Content Outline	a) Games to sports: definitions b) Games in ancient Greece & Rome c) Games in Asian civilizations- China and India
Module 2 (Credit 1)	Rise of Modern Organized Sports

Learning Outcomes	<p>After learning the module, learners will be able to</p> <ol style="list-style-type: none"> 1. examine the origins, codification and institutionalization of modern sports 2. analyse the importance of social divisions like class, race and gender in the evolution of sports
Content Outline	<ol style="list-style-type: none"> a) Historical context: Sports in Great Britain in the nineteenth century b) Growth of Team sports (discussion using any one example- Football/ hockey/cricket) and individual sports (discussion using any one example-Boxing/ Swimming/Cycling) c) Entry of women in sports
Module 3 (Credit 1) Sports, politics and culture	
Learning Outcomes	<p>After learning the module, learners will be able to</p> <ol style="list-style-type: none"> 1. explain the history and significance of global sporting institutions 2. analyse the relationship between sports and mass culture
Content Outline	<ol style="list-style-type: none"> a) The International Olympic movement b) Sports and the Cold War c) Sports and mass culture - sports magazines, television and films
Module 4 (Credit 1) Sports in modern India	
Learning Outcomes	<p>After learning the module, learners will be able to</p> <ol style="list-style-type: none"> 1. demonstrate an awareness of the modern Indian sports history 2. examine critically the role played by various sporting institutions in promoting and shaping sports in India
Content Outline	<ol style="list-style-type: none"> a) 'Western' sports in subcontinental history: cricket and hockey b) Revivification of 'indigenous sports'- kabaddi, kushti and wrestling c) Institutions- Sports Authority of India (SAI), Indian Olympic Committee (IOC) and Indian Premier League (IPL)

Assignments/Activities towards Comprehensive Continuous Evaluation (CCE)

1. Visit to a sports event followed by critical reflections
2. Oral presentation on a primary text-memoir/ autobiography/ travelogue/ any other material as part of an assignment question
3. Writing assignments involving critical study and analyses of newspaper reports of historical sporting events
4. Local Sports History Projects

References:

Alter, J.S., 1992. *The wrestler's body: identity and ideology in North India*. Univ of California Press.

Amberger J Christoph, 1996. *The Secret History of the sword: Adventures in ancient martial arts*, Unique Publications.

Armstrong, G. and Bates, C., 2001. Selves and others: Reflections on sport in South Asia. *Contemporary South Asia*, 10(2), pp.191-205.

Baker William, 1988. *Sports in the Western World*, Illinois, University of Illinois Press.
Bale, J. and Vertinsky, P. eds., 2004. *Sites of sport: Space, place and experience*. Routledge.

Blanchard Kendall, 1995. *The Anthropology of Sport: An Introduction*, California, ABC-CLIO.

Boddy, K., 2013. *Boxing: a cultural history*. Reaktion Books.

Bornet, P., 2012. Of Games and Civilizations: W. Jones, H. Cox, and J. Mill on the Indian Origins of Chess. *Religions in Play: Games, Rituals, and Virtual Worlds*, 2, p.61.

Bose, M., 2012. *The Spirit of the Game: How sport made the modern world*. Hachette UK.

Brant Marshall, 1980. *The games: A complete news history*, New York, Proteus.

Budhe, A. 2013. *Principles and History of Physical Education*. Delhi; Sports Publications.

Campbell, James D. 2016. 'The Army Isn't All Work': Physical Culture and the Evolution of the British Army, 1860–1920', Milton Park, Routledge

Carlos, J. and Zirin, D., 2011. *The John Carlos story: The sports moment that changed the world*. Haymarket Books.

Chakraborty, S.R., Chakrabarti, S. and Chatterjee, K. eds., 2010. *The politics of sport in South Asia*. London: Routledge.

Craig Steve, 2002. *Sports and Games of the Ancients*, London, Greenwood Press.

Cronin, M., 2003. Playing games? The serious business of sports history. *Journal of contemporary history*, 38(3), pp.495-503.

Crego Robert, 2003. *Sports and games of the 18th and 19th centuries*, London, Greenwood Press.

Crowther, N.B., 2007. *Sport in ancient times*. Bloomsbury Publishing USA

Day, Dave, 2004. *Professionals, Amateurs and Performance: Sports Coaching in England, 1789–1914*, Frankfurt, Peter Lang AG.

Deshpande, S. H., 2014. *Physical Education in Ancient India*. Amravati: Degree college of Physical education.

Dyck, N.E., 2000. *Games, sports and cultures*. Berg.

Futrell Alison, 2006. *The Roman Games*, Wiley-Blackwell.

Ganneri, N.R., 2013. The Debate on 'Revival' and the Physical Culture Movement in Western India (1900–1950). In *Sport Across Asia* (pp. 121-143). Routledge.

Gardiner Norman, 2003. *Athletics in the Ancient World*, New York, Dover Publications Inc.

Garry Whannel, 2005. *Media Sport Stars: Masculinities and Moralities*, Routledge.

Goldblatt, D., 2016. *The games: A global history of the Olympics*. Pan Macmillan.

Gorn, E.J. and Goldstein, W., 2004. *A brief history of American sports*. University of Illinois Press.

Guha, R., 2003. *A corner of a foreign field: The Indian history of a British sport*. Pan Macmillan.

Guoqi, X. and Xu, G., 2009. *Olympic dreams: China and sports, 1895-2008*. Harvard University Press.

Gupta, A., 2013. The IPL and the Indian domination of global cricket. In *Twenty20 and the Future of Cricket* (pp. 6-15). Routledge.

Guttmann, Allen, 1996. *Games and Empires: Modern Sports and Cultural Imperialism*, Columbia University Press.

-----2002. *The Olympics: A History of the Modern Games*, Illinois, University of Illinois Press.

Hargreaves, J., 2002. *Sporting females: Critical issues in the history and sociology of women's sport*. Routledge.

Hargreaves, J. and Vertinsky, P.A. eds., 2007. *Physical culture, power, and the body*, Routledge.

Harris Harold Arthur, 1972. *Sport in Greece and Rome*, Cornell University Press.

Holt, R., 1990. *Sport and the British: a modern history*. Oxford University Press.

- Hong, F. and Xiaozheng, X., 2002. Communist China: Sport, politics and diplomacy. *The International Journal of the History of Sport*, 19(2-3), pp.319-342.
- Kidambi, P., 2019. *Cricket country: An Indian odyssey in the age of empire*. Oxford University Press, USA.
- John, S.S., Not Just A Game: Reliving The Politics Of Hockey. *Man In India*, 95(1),27-37.
- Killanin Lord, Rodda John, 1976. *The Olympic Games: 80 years of people, events and records*, London, Barrie and Jenkins.
- Larocca J. Donald, 1998. *The Academy of the Sword*, New York, Metropolitan Museum of Art.
- Mangan, J.A., 2000. *Athleticism in the Victorian and Edwardian public school: The emergence and consolidation of an educational ideology* (No. 13). Psychology Press.
- , 2013. *The games ethic and imperialism: aspects of the diffusion of an ideal*. Routledge.
- Mangan, J.A. and Park, R.J., 2013. *From fair sex to feminism: Sport and the socialization of women in the industrial and post-industrial eras*. Routledge.
- Mason, T., 1989. *Sport in Britain: a social history*. Cambridge University Press.
- , 1995. *Passion of the people?: Football in South America*. Verso.
- Majumdar, B., 2011. The Indian premier league and world cricket. *The Cambridge companion to cricket*, pp.173-186.
- , 2013. *Cricket in Colonial India 1780–1947*. Routledge.
- Majumdar, B. and Mehta, N., 2009. *India and the Olympics*. Routledge.
- Mcdougall, Christopher, 2011. *Born to Run: A Hidden Tribe, Superathletes, and the Greatest Race the World Has Never Seen*, Knopf publishers.
- Mechikoff, R.A. 2014 *A history and philosophy of sport and physical education: From ancient civilization to the modern world*, McGraw-Hill.
- Mehta, N., 2015. Revising history: how a new archive changes our understanding of the past and the present. *South Asian History and Culture*, 6(2), pp.187-203.
- Mills, J.H. ed., 2005. *Subaltern sports: politics and sport in South Asia*. Anthem Press.
- Mohan, V. M., 1969. *Principles of physical education*. Delhi: Metropolitan Book Dep.
- Murray, Bill, 1998. *The World's Game: A History of Soccer*, University of Illinois Press.
- Newcombe, S., 2017. The revival of yoga in contemporary India. *Oxford Research Encyclopaedia: Religion*.
- Park, R.J., 1994. A decade of the body: Researching and writing about the history of health, fitness, exercise and sport, 1983-1993. *Journal of Sport history*, 21(1), pp.59-82

-----2007. Sport, gender and society in a transatlantic Victorian perspective. *The International Journal of the History of sport*, 24(12), pp.1570-1603.

Papakonstantinou, Z. ed., 2009. *Sport in the Cultures of the Ancient World*. Taylor & Francis.

Perkin, H., 1989. Teaching the nations how to play: sport and society in the British empire and commonwealth. *The International Journal of the History of Sport*, 6(2), pp.145-155.

Polley, Martin, 2006. The amateur ideal and British sports diplomacy, 1900–1945. *Sport in history*, 26(3), pp.450-467.

-----2012. The British Olympics: Britain's Olympic Heritage 1612-2012, Historic England.

Polley, Martin, 2007. *Sports History: a practical guide*, Basingstoke, Palgrave Macmillan.

Pope S.W. (ed.), 1997. *The new American sport history: recent approaches and perspectives*, University of Illinois Press.

Pope, S.W. and Nauright, J. eds., 2010. *Routledge companion to sports history* (p. 10). Abingdon: Routledge

Porter, D., 2011. Sports history and modern British history. *Sport in History*, 31(2), pp.180-196.

Rajagopalan K., 1962. "A Brief History of Physical Education in India (From Earliest Times to the end of Mughal Period)", Delhi, Army publishers.

Ratan Lakshmi, 2002. *Impact of National Coaching Scheme of Sports Authority of India: A study on sports promotion in the eastern region*, New Delhi, Planning Commission.

Rao Sandhya, Nayar Deeya, Krishnan Priya, 2015. *India at the Olympic Games*, New Delhi, Tulika publishers.

Ray, Tridib Nath, 1939, "The Indoor And Outdoor Games In Ancient India", *Proceedings of the Indian History Congress* 3, 241–61.

Sen, R., 2015. *Nation at play: A history of sport in India*. Columbia University Press.

Trollope, A. ed., 1868. *British Sports and Pastimes. 1868*. Virtue.

Vertinsky, P.A., 1990. *The eternally wounded woman: Women, doctors, and exercise in the late nineteenth century*. Manchester University Press.

Watt, C., 2021. Physical culture and the body in colonial India, c. 1800–1947. In *Routledge Handbook of the History of Colonialism in South Asia* (pp. 345-358). Routledge.

Wendy J. Raschke, 1988. "Archaeology Of The Olympics: The Olympics & Other Festivals In Antiquity", Wisconsin, University of Wisconsin Press.

Xikuan, Z., 1991. China: sports activities of the ancient and modern times. *Canadian Journal of History of Sport*, 22(2), pp.68-82.

Books in Marathi:

आहेर शरद, बालाजी पोटे, २००९. महाराष्ट्रातील खेळ, पुणे, डायमंड पब्लिकेशन्स.

केतकर, ए . एस., २०१४. "अद्वितीय ओलीम्पिकपटू", पुणे, सकाळ प्रकाशन.

खळतकर, संजय, २०१५. खो - खो , नचिकेत प्रकाशन.

घाटे, निरंजन, २०२१. खेळ आणि विज्ञान, पुणे, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

दाभोळकर, डॉ. नरेंद्र, १९८०. कबड्डी, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,
प्रथमावृत्ती

जोगळेकर, शरद, १९८२. हॉकी, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.

दलाल, ज. ए., २०१६. भारतीय खेळ, ठाणे, परम मित्र पुब्लिकेशन.

दुधाणे, संजय, २०००. खेळांचा राजा फुटबॉल, पुणे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन.

पाटील, संजय कृष्णाजी, २०१५. लेझीम खेळणारी पोर, डिंपल पब्लिकेशन.

प्रा. वाघचौरे, माधुरी टी., २००८. खो खो शास्त्रोक्त मार्गदर्शन, पुणे, डायमंड पब्लिकेशन्स.

योगराज, थानी, २००४. शारीरिक शिक्षा और खेल, नई दिल्ली, स्पोर्ट पब्लिकेशन्स.

मेलिंडा, गेट्स, २०२०. द मोव्हमेन्ट ऑफ लिफ्ट: स्त्रियांचे उन्नयन घडवेल विश्वात परिवर्तन, पुणे,
मंजुल पब्लिशिंग हाऊस.

हवालदार, श्रीनिवास, २००८. "म म मल्लखांबाचा महाराष्ट्राचा", पुणे. श्रीनिवास हवालदार.

Book in Hindi:

सिन्हा, अशोक कुमार, २०१८. प्राचीन भारत मे खेल कूद, हैदराबाद, मिलिंद प्रकाशन.

पाण्डेय, कनिष्क, २०२१. ओलंपिक खेल और भारत, दिल्ली, राधाकृष्ण प्रकाशन.

दीक्षित, रूपेश कुमार २०१८. भारतीय खेलो का इतिहास, दिल्ली, जेड पब्लिसिंग.

गुहा रामचन्द्र, २०२०. विदेशी खेल अपने मैदान पर, दिल्ली, पेंगविन इंडिया.

पाण्डेय, कनिष्क, २००२. भारतीय पारंपरिक खेल, दिल्ली, राधाकृष्ण प्रकाशन.

गोयल, अनिल, २०२०. विश्व प्रसिद्ध खेल और उनके नियम, मुंबई.नपाण्डुलिपि प्रकाश .

Research Project

Objectives:

1. To understand research as a way of new thinking.
2. To understand meticulous and scientific methods of writing history with proper sources.
3. To learn to use various tools in writing history.
4. To be familiar with the methodology for historical research.
5. To enhance the skills for conducting research in a stipulated period.

□

Course Title	Research Project
Course Credits	6
Course Outcomes	After doing research, the learners will be able to:
	1. develop the skills and stages of the research.
	2. develop to use of various tools and its proper use in writing history.
	3. enhance scientific methods of writing history with proper
	4. sources.
	5. develop the ability to understand the process of research as well as it's implementation.
	6. monitor and evaluate need based programme.

Guidelines for Dissertation :

- 1.□ Each student will do research under the guidance of guide.
- 2.□ Students will write a research project based on primary sources.
- 3.□ They will use the proper methodology.
- 4.□ Students will organize data in the suitable chapters and construct it.

- 5. The dissertation will consist of Introduction, Chapters & Conclusion.
- 6. Attach Appendix.
- 7. Attach Bibliography.
- 8. Submit hard copy of Dissertation with proper binding.

Evaluation:

Criteria	Marks
2. Internal	100
2. External	50

Total **150**